


1620
Mamahi
1151

धन, ज्ञान आणि शील.

अंक १ ला.



स्थळ—अण्णासाहेवांचा दिवाणखाना.

अण्णा०:—(हातांत एक पत्र घेऊन येतात. पत्राकडे निर-
खून पाहून निरस्कारानें) ऊं: ! ह्यांत काय अर्थ आहे ? हें कोणी
तरी शंखशिरोमणीनें उगाच डोकें खाजवून आमच्या ग्विशांतून
चार पैसे निघाले तर काढावे, म्हणून हें महाकाव्य करून आम्हांला
नजर केलें आहे ! ह्या वेष्ट्यांना लोकांचा पैसा म्हणजे सडके-
वरच्या मृदभर धुळीसारखा वाटत असतो. एखादा मंत्र म्हणून
दाखवावा, अशीर्वाद द्यावा, एखादी कविता करून पाठवावी,
एकदोन चिजा म्हणून दाखवाव्या, कांहीं तरी सांग करावें आणि
उपद्रावे लोकांपासून पैसे ! ह्या म्हणावें ह्या अण्णासाहेवांपासून
कोण काय घेतां तें ! कोण आहे रे तिकडे ? नान्या, ए नान्या.

नान्या:—(लगवगीनें घेऊन) जी धनीसाप !

अण्णा०:—वेष्ट्या, धनीसाप का धनीसाहेव ?

नान्या:—ब-र ! माझ्या वाच काय जातया ? धनीसा-प.

अण्णा०:—तूं तरी काय करशील ? जमिनीत पुरलेल्या
डबोऱ्याचा मालक मेला म्हणजे साप होऊन त्याचें संरक्षण
करीत त्यावर बसून रहातो म्हणतात, तसाच मी तुला वाटत

असलों तर ! जा, मी तसाच आहे, आणि तसाच रहाणार; पण मरेपर्यंत मात्र. मी निपुत्रिक नाही. मरतांना हेंच डबोलें आपल्या पुत्राच्या हवार्ली करण्याला हा उदार, दानशूर, दयानिधि अण्णासाहेब सदा सिद्ध आहे ! वरं जा, धनीसापाच्या पिल्लाला पाठवून दे.

नान्याः— जी धनीसाप. (नान्या जातो.)

अण्णाः—(पुन्हा पत्राकडे पाहून आश्चर्याने) अरे, हें तर निनांवी पत्र आहे ! वहार झाली ! आतां मात्र आपण शंभ्वशिरोमणि नसून कविशिरोमणि आहांत खरे ! आतां आपल्या ह्या श्रमाबद्दल आपल्याला एक लाख रुपयांची निनांवी हुंडी लिहून द्यायला हरकत नाही ! (इतक्यांत पिल्या प्रवेश करतो. त्याला पाहून) कायरे ए मूर्खा, तुला कोणी सांगितलें इकडे द्यायला ?

पिल्याः—जी धनीसाप नान्याजीनं.

अण्णाः—(मोठ्याने हसून) खूब शहाणा आहे एकूण तुझा तो नान्याजी. वरं तुझी तरी अकल पाहूं. जा, माझ्या पिल्लाला पाठवून दे.

पिल्याः—आन् दिलाच पाठवूनद्यान तर बकशीस काय घेताल धनीसाव !

अण्णाः—जा, नीघ, चघळपणा करूं नको. काम बरोबर न केलं तर दोन रुपये दंड ! केलंस तर तो माफ ! समजलं बकशीस ! चल, नीघ येथून.

पिल्याः—ह्यो न्याव तर बघा. (चरफडत निघून जातो.)

अण्णा०:—हें जग मगळें चोरांनीं भरलें आहे. विदागी, बक्षीस, इनाम, नजराणा, साह्य, भीक, शेवटीं एक प्रकारची मजुरीमुद्धां, हीं सारीं चोरीचींच दुसरीं नांवां आहेत ! आपण जर एखादा शब्दकोश बनविला तर त्यांत टासून असंच नमूद करूं !

(वाळ्या घाईघाईनें प्रवेश करून)

वाळ्या:—मग द्या तर लोंकर चार रुपये मला. तो शब्दकोश जरूर पाहिजे.

अण्णा०:—कोणता ?

वाळ्या:—कोणता म्हणजे ? माझ्यासारख्या सातवी इयत्ता शिकणाऱ्या मुलाला जो लागत असेल तो !

अण्णा०:—कोशाची कांहींएक गरज नाही. चार रुपये म्हणजे झालं काय ! वेड लागलंय तुला !

वाळ्या:—मला, का मला शाळेंत घालणाराला ?

अण्णा०:—अगदीं खरं बोललास ! तुला शाळेंत जाऊन करायचं काय ? तुला काय कमी आहे ? तुझ्यासाठीं मी आपल्या हाडांचीं काडें करून ही इतकी संपत्ति मिळवून ठेवली आहे, ती का तूं कारकुन्या कराव्यास म्हणून ! जळो ती शाळा ! आणि ती फी आणि बुकें ! आपण तर वावा उठवणीस आलों ह्या रिकाम्या खर्चानें ! ह्या सुमित्ररावाच्या नादीं लागून मी हा मूर्खपणा केला ! शाळेंत जाण्यानें तूं आपल्या बापालामात्र उलटून बोटूं लागलास; दुसरें कांहीं नाही. धन असल्यावर ज्ञानाचें करावयाचें तरी काय ? बस झालें तुझें तें शिकणें आतां !

बाळ्याः—देव पावला ! येथे कोणाला ती शालेची कैद हवी होती ! पण वाचा, तुम्ही मला कां बोलावणं पाठविलं होतं ?

अण्णा०—हं घे, वाच पाहूं हें पत्र.

बाळ्या०—वाहवा जी वा ! ही तर कविता आहे. पा तर वरं, ही आमच्या नव्या नाटकाच्या उपयोगी पडेल का ? ह

अण्णा०ः—हं, वाच लवकर.

बाळ्याः—वाचं का गाऊन दाखवूं.

अण्णा०ः—गाऊन दाखव.

बाळ्याः—तुसती कां हावभावामुद्धां ?

अण्णा०ः—बाळ्या, तूं शुद्धीवर आहेस का ? तूं कोणाशीं बोलत आहेस ? कोणापुढें आहंस ? थोडा तरी विचार कर.

बाळ्याः—क्षमा करा; पण मी ही कविता हावभाव करून गाऊन दाखविणार.

अण्णा०ः—नीघ येथून ! हो चालता ! कारच्या, आज आठदहा वें शालेंत जाऊन मला खर्चात पाडून तूं इतकेंच शिकलास वाटतें ? चल, दे तें पत्र इकडे आणि चालता हो !

बाळ्याः—आतां कसचा जातो हें नाटक केल्यावांचून.

अण्णा०ः—कर नाटक ! हा मीच चाललों. (जातो.)

बाळ्याः—जगांतून गेलां तरी असल्या कृपण माणसावांचून जग ओस पडणार नाही !

चाल—“ होइल कलह म्हणोनी ”

श्रीमंताच्या पोटीं !

जन्मुन मजसम नाहिं भिकारी ॥ ध्रु० ॥

एक मर्नीची हौस फिटेना ।

करुनी माझी पुरती दैना ।

सांठवि धन म्हातारा ।

सूर्खपणाची सीमा सारी ॥ १ ॥

माझ्या अंगावर गुंजभर सोनें नाही; कां ? तर चोर माझा खून करतील म्हणून ! मला कधी सुग्रास अन्न नाही; कां ? तर गोड खाऊन माझी प्रकृति विघडेल म्हणून ! चांगल्या कपड्या-लक्ष्यांचा माझ्या शरिरास कधी विटाळ नाही; कां ? तर केव्हां तरी फाटून जाणाऱ्या क्षणभंगुर पदार्थाकडे अविनाशी लक्ष्मीचा व्यय होऊं नये म्हणून ! शाळेंत होतों तर असा त्रास ! यंदांचें पुस्तक पुढच्या वर्षी चालायचें नाही म्हणून तें विकत घ्यायचें नाही. लोकांजवळ दांत विचकले म्हणजे मी नम्र, मनमिळाऊ होईन म्हणून गणिताकरितां, डिक्शनरीकरितां मला दारोदार फिरायाला लावायचें ! मला काटकसर करितां यावी, म्हणून माझ्या हातांत स्टेशनरीसाठीं साडेतीन पैसे पडायचे ! वरं झाले, उद्यांपासून शाळा सुटली हें. आतां म्हातारा आहे आणि मी आहे ! होऊं द्याच तर आतां दोन हात ! कोण हटतें पाहूं. आपण शहाण्या बापाचे लेंक ! घरचे पैसे घालवून आपण कांहीं करणार नाही, आधीं आपण नाटक कंपनी काढणार. मग काय ! आपली हौस फिटून शिवाय बुधवार, शनवार चांदरात झडणार. काढायाची तर स्त्रीनाटक कंपनी काढायाची ! ती तर बहारच होईल.

चाल—“ अर्धतनू वारुळी ”

स्वयें इंद्र मी होइन ! माझ्या सुंदर त्या अप्सरा ।

धन्य मी ! धन्य जर्गी ह्या खरा ॥ ध्रु० ॥
 गंधर्वांचा वृंद त्यासर्वें स्वर्गच मग ही धरा ॥
 वेड मी लाविन नारीनरां ॥
 धनराशी पडतिल माझ्या पायांपुढें ।
 प्रत्यक्ष कुबेरा पडेल मग सांकडे ।
 मज मिळेल सुख जें स्वर्गीं नच सांपडे ! ।
 नाट्यकलानिपुणांत खरोखर ठरेन मग मी हिरा ।
 धन्य मी ! धन्य जर्गी ह्या खरा ! ॥१॥

हें तर ठरलंच ! आपले वसंतराव, रंगराव, श्रीकृष्णराव कमी
 नाहीत ! ह्या गंधर्वांना स्वर्गींच्या अप्सरासुद्धां वश होतील. मग
 पृथ्वीवरच्या नुसता पैसा पाहून धावणाऱ्या अप्सरांची विशाद
 काय ! त्या तर नाचतच पुढें येतील. असो; ह्या विषयाची चर्चा
 एकद्वयानें करून उपयोग नाही. आपले हे अष्टप्रधान जमवून
 ह्याचा निकाल लावला पाहिजे. अरे हो ! अगर्दीच विसरलों !
 बावांना कोर्णातरी थट्टेखोर कवीनें पाठविलेली ही कविता तशीच
 हातांतल्या हातांत राहिली. पाहूं, पाहूं हे कविकुलगुरु काय
 म्हणतात ते:—

चाल—“ म्हातारा इतुका ”

वघ पैशाचे खेळ ॥

अवघे हे पैशाचे खेळ ॥ ध्रु० ॥

खरंच बाबा कविराया ! अक्षरशः खरं ! रंगरावासारख्या काट-
 कसर करणाऱ्या, असंत प्रामाणिक मनुष्याच्या अंदाजाप्रमाणें
 आमचें हें नाटक नुसतें उभें करायला वीस हजार, नऊशें,
 नव्याणव रुपये, पंधरा आणे, नऊ पै पाहिजेत ! खरोखरच.

वध पैशाचे खेळ ॥

अवघे हे पैशाचे खेळ ॥ धु० ॥

बरं पुढें ?

पैशावांचुन कार्य कराया धावे तो नर जाण ॥

केवळ वेडा ! राज्य स्वप्निचे मानी व्यर्थ प्रमाण ॥

अवघे हे पैशाचे खेळ ! वध पैशाचे खेळ ॥

अवघे वध पैशाचे खेळ ॥ १ ॥

पण मी कांहीं तसा वेडा नाही; माझे तरी हें स्वप्नांतलें राज्य नाही ! वीस हजार, नऊशें, नव्याणव रुपये, पंधरा आणे, नऊ पै म्हणजे माझ्या हातचा मळ आहे. तेंवढी बाबांच्या हातांतली खजिन्याची किल्ली माझ्या हातांत आली म्हणजे झालें. माझे अष्टप्रधान यालाही कांहीं तरी तोड काढतील ! आणखी काय म्हणतात हे कविराज—

पैशावांचुन पदोपदीं हा दुःखद हो संसार ॥

नवल न; धर्महि तयावांचुनी न पडे केव्हां पार

अवघे हे पैशाचे खेळ । वध पैशाचे खेळ ।

अवघे वध पैशाचे खेळ ॥ २ ॥

ह्याचा तर अनुभव आपल्याला पावलोपावलीं येत आहे. माझा संसार म्हणजे सध्या माझ्या एकट्या पुरताच ! तरी ह्या असल्या कवडीचुंबक बापाशीं गांठ पडच्यामुळें मला किती तरी त्रास होत आहे ! तसाच मी धर्म तो काय करणार ? माझा धर्म म्हणजे आपल्या चार गरीब मित्रांना साह्य करणें इतकाच. पण श्रीमंत बापाचे भिकारी पुत्र आम्ही ! आमच्या स्वतांच्या खर्चाचीच जर बांबावोंब तर आपल्या हातून दुसऱ्याला साह्य

तें कसें आणि कितपत होणार ? घरांत लहानसहान चोऱ्या करून काय घडेल तितकेंच ना ! खरें आहे कविराज, पैशा-वांचून धर्मही नाही खराच !

वेडा म्हणातिल म्हणोत मजला परि पैसा मत्प्राण ॥

भुक्ती मुक्ती अवघें पैसा पैसा ब्रह्मज्ञान ॥

हें मात्र आपल्याला लागू नाही. पैसा माझा प्राण नाही. ह्या जगांतल्या सर्व सुखांचा उपभोग हीच माझी भुक्ति. आणि ह्यांत अणुरेणुइतका व्यत्यय नसणें ही माझी मुक्ति. ही मुक्ति मिळावी म्हणून डोक्याचा उपयोग करीत असणें, हें ब्रह्मज्ञान. आणि हें सारें पैशानें होणार; म्हणून पैसा माझा जीव कीं प्राण ! ह्यापलीकडे माझ्या बावर्तीत, कविराया, तुमच्या म्हणण्यांत अर्थ नाही. बाबांनामात्र तुमचे हें दोन चरण चांगले लागू पडतात. हे तुमचे चरण म्हणजे पाय म्हणजे लाथाच तुम्हीं त्यांना मारल्या आहेत. ह्या शेवटच्या दोन लाथा मात्र त्यांना नजर करण्यासारख्या आहेत. जाऊं द्या ह्या त्यांच्या त्यांच्याकडे ! कोण आहे रे तिकडे ?

पित्याः—जी सरकार !

बाळाः—हे सारेच बेटे मला म्हणतात सरकार आणि बाबांना म्हणतात धनीसाप ! एकदां रंगरावाला ह्याचा अर्थ विचारला पाहिजे. बरं पित्या, ही कविता बाबांना नेऊन दे आणि त्यांना सांग, कीं आपल्याला आपल्या लेकांचं गाणं आवडलं नाही, तर नाही. आतां कृपा करून हें गाणं गाण्याकरितां कोणी तरी फक्कडच माणूस आणा.

पिल्याः—ह्य इतक मसनी काय उमगतया सरकार ? जरा लिखूनशान घेत्याल तर ठीक व्हेईल बगा.

वाळा०ः—बरं, जा हा कागद घेऊन.

पिल्याः—सरकारची वानी कशी अकशी बगा गुलावानी गुलचाट !

वाळा०ः—पहा, ह्या अडाणी माणसानेंसुद्धां माझी परीक्षा केली. माझ्यासारख्यानें नाटकच करावें ! हें घे पिल्या जा. (त्याला रुपया देतो. पिल्या लवून मुजरा करतो आणि रुपया वाजवीत जातो.)

वाळा०ः—धरे हो ! आपले अष्टप्रधानांची यायची वेळ झाली वाटतं. (खिशांतलें घड्याळ काढून पाहतो.) चार वाजून सतरा मिनिटें झालीं. आणखी तेरा मिनिटांनीं ते येतील. त्यांना मीं ह्याच दिवाणखान्यांत यायला सांगितलं आहे, नाही का ? बसा तर मग येथेंच तेरा मिनिटें माशा मारीत. (विचार केल्यासारखें करून व टाळी वाजवून) बस ! हीच युक्ति करावयाची ह्याच युक्तीनें आपण हें घड्याळ मिळविलं नाही का !

चाल—“ फटक्याची ”

रडरड रडलों ! रुसून बसलों ।

सर्व दिवसभर उपवासी ॥

भलतें बदलों खुशाल हसलों ।

जो आला जवळी त्यासी ॥ धु० ॥

वैद्यबुवा अपुले केले ।

साहाया धावत आले ।

वधुनी नाडी ते वदले ।

इष्ट वस्तु आपून द्या कशी । आधी जाउनी रोग्यासी ॥

नाहीं तर संतापवायूनें क्षणांत मृत्यू ने यासी ॥ १ ॥

अशा युक्तीनें जर घड्याळ मिळाले तर नाटकाप्रीत्यर्थ वीस हजार, नऊशें, नव्याणव रुपये पंधरा आणे, नऊ पै ह्याच युक्तीनें कां मिळणार नाहींत ? वस्स ! हीच युक्ति करावयाची आणि ही नच साधली तर ? तर काय आपलें अष्टप्रधान सांगतील तें करून पाहायचं. अरे, आले वाटतें ते ! पण ह्या वेळस वावा कुठें असतील ? (इतक्यांत पिल्या येतो.)

पिल्या:—सरकार विष्टापरधान आल्येती.

वाळा०:—हा वेटा मोठा गुलाम आहे ? माझ्या मित्रांना मी लडिवाळपणानें अष्टप्रधान म्हणतो, हें ह्याला कसं समजलं पहा ! वरें पिल्या, वावा कुठे आहेत रे ?

पिल्या:—त्ये तर वाहूळ झालया वर्गीत वसूनश्यान वाहेर गेल्याती.

वाळा०:—वरं झालं गेली एकदांची पीडा. जा, पाठवून दे आमच्या अष्टप्रधानांना; पण त्यांना विष्टा म्हणूं नको. अष्टप्रधान म्हणत जा.

पिल्या:—असत् परधान, असत् परधान. (म्हणत म्हणत जातो व वसंतराव, रंगराव, श्रीकृष्णशास्त्री, पंचूनाना, धोंडोपंत, गुलाबसिंग, कैरोपंत, कोंडोपंत प्रवेश करतात व कोणी नमस्कार, कोणी गुड मार्निंग करून एकच गोंधळ करितात.)

वाळा०:—हा ध्या, तुम्हांला सर्वांना मिळून मी एकच दंडवत घालतो. (हंसत हंसत सपशेल उताणा पडून नमस्कार

करितो.) (खरे खो खो हसतात व “ हा कोणत्या मुलखाचा दंडवत, ” “ ह्याला म्हणावे विनोद, ” “ शाबास वाळासा- हेय ! खूप केली ! ” ह्याप्रमाणे कोणी कांहीं, कोणी कांहीं एक- दम म्हणतात व असाच कल्लोळ करीत असतां कोणी कोचावर, कोणी खुर्चीवर, कोणी टेवलावर बसतो.)

वाळा०:—खामोश ! वी काएट. (सर्व पुन्हा हसतात.) हसाच तर मग.

कांहीं बोलुं नका ! हसा ! रे हसा हसा रे हसा हसा !

हि हि हि हि हि ! हि हि हि हि हि !

कामधाम सोडून बसा ! परि हसा हसा रे हसा हसा !

हि हि हि हि हि ! हि हि हि हि हि !

हं: हं: हं: हं: हं: हं: हं: हं: हि हि हि हि हि !

हि हि हि हि हि !

सर्वजण:—ख: ख: ख: ख: ख: ख: हि हि हि हि हि हि ! हि हि हि हि ही !

रंगराव:— (मोठ्याने) खामोश ! चूप ! वी काएट.

वसंतराव:—टु आर्डर.

वाळा०:—विझिनेस् प्लीज. (सर्व गप्प होतात.) तुम्हांला आर्धो मी एक आनंदाची बातमी सांगतो.

रंगराव:—आपल्या कपाळची शाळेची कटकट चुकली हीच ना !

वाळा०:—तुम्हांला कोठून समजली हो ही बातमी ?

रंगराव:—कोठून समजली ! पृथ्वीच्या पोटांत जरी कांहीं घडत असलें तरी तें ह्या रंगरावाला समजणार. मला थट्टा

मुळीच आवडत नाही, हें तर तुम्हांला टाऊकच आहे. तसाच मी किती नम्र आहे, आत्मस्तुति म्हणजे मला कशी विषाचा घोट घेण्यासारखी आहे, हें पण तुम्हांला माहित आहे; तरी नाइलाजामुळें अज्ञ जनांला आपली योग्यता आपल्याच तोंडानें कधी कधी सांगावी लागते, ही गोष्ट परम खेदजनक होय. पण करायचें काय तुम्हां मूढांपुढें—?

श्लोक.

त्रिकालज्ञ मी ! मी गुणी ज्ञानमूर्ती !

न माझी जरी या जगामाजि कीर्ती ।

खनीमाजि या रत्न मी झांकलेलें ।

महापुण्य कीं हें तुम्हां लब्ध झालें ॥ १ ॥

वसं०:—वा ! तर ! आपली योग्यता काय सांगावी ? खरोखरच आपण एक रत्न आम्हांला प्राप्त झालां आहां.

श्रीकृष्ण०:—मी तर कृष्णच ! मी तर तुम्हांला सांगतों जे आहे ते. “ मुनीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ” म्हणजे पूर्वजन्मी जे योगी असतात, ते योगापासून भ्रष्ट झाले असतां जे आहे ते मुनींच्या नाहीं तर श्रीमंतांच्या उदरीं जन्मास येतात जे आहे ते. अत एव जे आहे ते रंगराव भटाचा म्हणजे जे आहे ते मुनीचा पुत्र आणि बाळासाहेब जे आहे ते श्रीमंताचे श्रीमंत पुत्र ! म्हणजे जे आहे ते पूर्वीच योगी आणि आतांचे जे आहे ते बुद्धीचे खंदक.

धोंडो०:—ह्या बुद्धीलाच उपजतबुद्धि म्हणतात.

केरो०:—उपजतबुद्धि पशूच्या बुद्धीला म्हणतात.



कोंडो०:—अशी देईन एक श्रीमुखांत ठेवून ! कोण रे पशु?

गुलाब:—तुम लोग सब हैवान है ! बालासाब मेरा थोडा सुन लेवो.

बाळा०:—नीट शुद्ध मराठीत बोला म्हणजे ऐकतो.

गुलाब:—हम सुध मराठी मे बोलते ! सुनो. तुम्ही मेरा कहेना यहीही है के आतां काम करावी.

रंग०:—बरोबर आहे ह्यांचें म्हणणें. मी सगळा प्रोग्रॅम करून आणला आहे.

बाळा०:—पाहूं, पाहूं तो.

रंग०:—ऐका, मी वाचून दाखवितों.

आपल्या कंपनीचें नांव “ रंभा-गंधर्व संगीत नाटकमंडळी ” हें असावें. ह्या कंपनीचें भांडवल मिस्टर रंगराव शंकर भोळे ह्यांनीं अगदीं बारकाईचा हिशोब करून ठरविल्याप्रमाणें वीस हजार, नऊशें, नवाण्णव रुपये, पंधरा आणे, नऊ पै असावे. सर्व भांडवल श्रीमंत बाळासाहेब उडवे ह्यांनीं पुरवावें. कोणी रूपानें, कोणी वाणीनें, कोणी गाण्यानें आपण एकंदर नऊ गंधर्व आहोंच. इतक्याच रंभा असल्या म्हणजे आपली कंपनी बनली. ह्या रंभा आणण्याच्या कामावर वसंतराव आपाजी मोहपाडे, श्रीकृष्णराव पुरुषोत्तम काळे व गुलाबसिंग जनानासिंग ह्यांची नेमणूक व्हावी. कंपनीचे म्यानेजर मिस्टर रंगराव शंकर भोळे असावे व मालक अर्थात् बाळासाहेब उडवे आहेतच. भांडवल उभारण्याच्या कामीं मी श्रीमंतांना मदत करीनच आणि तीही निरीच्छ बुद्धीनें करीन. कारण—

श्लोक.

सोंगें घेउन नाचणें अधमता द्रव्यार्थ वाटे मला ।
 सेवाया रसिकां परंतु जन हा सौत्कंठ हो जाहला ॥
 त्रैगुण्योद्भवमत्रलोकचरितं नानारसं दृश्यते ।

नाट्यं भिन्नरुचेर्जनम्य बहुधाप्येकं समाराधनं ॥ १ ॥

वाळा०:—शेवटल्या दोन चरणांचा तेवढा अर्थ सांगाल
 तर बरें होईल.

रंग०:—हं ! सांगा शास्त्रीबुवा तेवढा पाहूं.

श्रीकृष्ण०:—वा: ही तर तुम्ही आमची परीक्षाच घेत आहां!
 व्या वावांनो ! त्रैगुण्योद्भवमत्र म्हणजे जे आहे ते ह्याच भांड-
 वलाला तिहींनीं गुणलें असतां मात्र, कचरितं म्हणजे कचरतील,
 नानारसं म्हणजे जे आहे ते नानासाहेव किंवा वाळासाहेव !
 दृश्यते म्हणजे असें दिसतें. नाट्यं म्हणजे जे आहे ते नाटक,
 भिन्नरुचे: म्हणजे जे आहे ते भिणान्याचें, जनस्य माणसाचें,
 अतएव जे आहे ते तिप्पट खर्च होतो म्हणून जे आहे ते
 भिणान्या माणसाच जे आहे ते पुढच्याचा अर्थ जे आहे ते नाटक
 कंपनी उभारण्याचें जे आहे ते काम नाही जे आहे ते.

वाळा०:—रंगराव, आम्हांला संस्कृत घेत नाही म्हणून
 तुम्हीं असें आम्हांला टोंचून बोलावें, हें चांगलें दिसतें का
 तुम्हांला ? तिप्पट ! चौपट ! दसपट ! सारी इस्टेट गेली तरी
 हा वाळासाहेव एकदां काम हातीं घेतल्यावर मागें हटणार
 नाही, समजलांत ?

रंग०:—अहो, पण हा ह्या श्लोकाचा मुळींच अर्थ नाही.
 श्रीकृष्णरावानें ही नुसती थट्टा केली आपली ! ह्याचा अर्थ

असा आहे. हा लोक पाहिला तर तीन गुणांचा आणि निर-
निराळ्या रसांनी युक्त दिसतो. ह्यांत एक रुचि नाही. ह्याला
आवडतं तर त्याला तें आवडतं, अशा सर्व लोकांचें मनोरंजन
करणं असल्यास बहुतकरून नाटकानें होईल.

वाळा०:—तरी मला वाटलेंच, कीं रंगराव ? आणि मला?
असें टांचून कधींच बोलणार नाहीत.

धोंडो०:—ह्यांत काय संशय ?

वाळा०:—वरं, आतां बाबांची यायची वेळ झाली. आतां
भेट—

सर्वजण:—हं ! समजलों, समजलों.

केरोपंत:—दिनशाच्या दुकानाकडे ना ?

वाळा:—होय, तिकडेच. गुड नाईट.

सर्वजण:—गुड नाईट. (सर्व जातात.)

वाळा०:—रंगराव, थांबा. आपण दोघे आपल्या तांग्यांत
थोडा फेरफटका करून येऊं. (रंगराव परत येतो.) चला,
आपण तवेच्याकडेच जाऊं (हातांत हात घालून जातात).



अंक दुसरा.



(रंगरावाचें घर.)

टपालचा शिपाई:—आतां येथें काय मिळतें कोणाला
ठाऊक ! एका घरीं एका बाईनें चटकन दोन रुपये काढून
दिले, तर दुसऱ्या घरीं एका तरुणीनें जणूं काय मीच हिचा
पति मारला, असें समजून कानांनीं ऐकवणार नाहींत, असले
भयंकर शाप दिले ! काय, जगांतल्या सर्व उलाढाल्यांचे, वऱ्या-
वाड्यांचे, सुखदुःखाचे कर्ते आणि हतें आम्ही टपालचे शिपाईच
आहोंत काय ? असें दिसतें खरें ! निदान बायकांना तरी असें
खास वाटतें. पुरुषांनासुद्धां वाटतें. पण तें बायकांनीं वेड
लावलेल्या पुरुषांना मात्र. असो; आपल्याला काय त्याचें !
कोणी हसो, कीं रडो, टपालचा बटवडा करून ताबडतोब
मोकळें व्हावयाचें, इतकंच आपलें काम. तेवढं करावें म्हणजे
आपल्या जन्माचें सार्थक झालें. (टपालच्या थैलीवर हात मारून
या थैलीतील जादू थैलीलाच ठाऊक ! [मोठ्यानें] टपाल.
(रंगराव बाहेर येऊन टपाल घेतो व टपालचा शिपाई जातो.)

रंगराव:—(पत्र मनार्शीच वाचतो व जसजसा मजकूर
येईल, तसतसा तो क्रमानें आनंदाचे, चिंतेचे, भीतीचे, समा-
धानाचे चेहरे करतो.):—

खरोखर दैवाची लीला अगाध आहे ! दैव कसलं ? हा
सृष्टिक्रम अगाध आहे ! तो तरी कसला ? हा रंगराव शंकर

भोळे अगाध आंहे. (पुन्हा पत्राकडे पाहून व आनंदानें मान डोलवून व टाळी वाजवून) “ रचिला ज्याचा पाया त्याची वरी उभारणि झाली.” (चुटकी वाजवून) किल्ला तर रचला आतां त्याचा कबजा घेण्याला उशीर कारितां कामा नये ! बाळासाहेवाला काय कळतंय म्हणा ! लक्ष्मीपुत्रच ते. तरी असले लक्ष्मीपुत्र जगांत असण्याची गरज मात्र फार आहे. नाही तर माझ्यासारख्या योग्य, सत्पात्र, उद्योगी, पराक्रमी, परोपकारी, सकल साधुजनांचा गुरु म्हटलें असतां चालेल; अशा महापुरुषांचें जर लक्ष्मीवांचून अडेल तर ती त्यांच्याकडे धाडणार कोण ? बाळासाहेवासारखे गृहस्थ-गृहस्थ कसले ! एक पुच्छविपाणहीन पशू-म्हटलें म्हणजे आम्ही एका भक्त्या भक्तम दगडी पुलाप्रमाणें समजतां. पुराणिकांच्या मतें लक्ष्मी ही समुद्राची कन्या. म्हणजे माझ्या हातांत आज जी लक्ष्मी आली आहे, ती अण्णासाहेवरूपी महासागरांतून बाळासाहेवरूपी दगडी पुलावरून रंगरावरूपी महाविष्णूच्या चरणीं येऊन दाखल झाली आहे. आतां हा महाविष्णु तिला माहेराचें तोंड दाखवतोय कशाला ? परंतु इतकं खरं, कीं ह्या महाविष्णूला, त्या महालक्ष्मीला घेऊन सातां समुद्रांपलीकडे जाऊन चार पांच वर्षे श्रीशेषाई भगवान् वनलें पाहिजे. वरं, पण आज अजून आमच्या गरुडाची स्वारी कां वरं नाही येत ? हा आलाच वाटतें. (श्रीकृष्ण प्रवेश करतो. त्यास पहातांच हांसत हांसत त्याच्याजवळ जाऊन त्याच्या गळ्यांत हात घालून आणून आपल्या जवळ बसवितो व हातांतील पत्र आंग खाजविण्याचें मिप करून कपड्यांत टाकतो.) (श्रीकृष्णाकडे पाहून) अगदीं

वेळेवर आलास ! मी हा आतांच तुझ्याकडे येणार होतो. बरं शास्त्रीबुवा, आतां एका क्षणाचा विलंब लवतां कामा नये. नाटकाला लागणारें भांडवल तर तयार झालें.

श्रीकृष्ण०:—काय, म्हणतोस काय ? पहा बाबा ! हे जे आहे ते उलट्या तंगड्या गळ्यांत यायचें लक्षण दिसतें. उद्यां तुरुंगांत जायची वेळ आली तर आपण जे आहे ते—

रंग०:—(हासून) हूं. सांगा ! सांगा ! जायचं ना तुरुंगांत तशीच वेळ आलीच तर ?

श्रीकृष्ण०:—आपण जाल का ?

रंग०:—अलवत् ! आधीं ती तयारी केली तेंव्हांच तर ह्या कामाला हात घातला.

श्रीकृष्ण०:—काय, तुरुंग ! तुरुंग ! तुरुंगांत जायला तूं तयार आहेस ? तूं खरोखर उलट्या काळजाचा आहेस बाबा !

रंग०:—आणि आपण ? अण्णासाहेवांनीं तर तुला आणि मला दोघांना विश्रांतिसदन दाखवायचा विचार केला आहे !

श्रीकृष्ण०:—पण मीं काय केलें ? प्रोग्रयामप्रमाणें भांडवल उभारणारा त्यांचाच मुलगा नाहीं का ? आणि तूं म्यानेजर नाहींस का ?

रंग०:—होय, तो आपला प्रोग्रॉम ! अण्णासाहेवांच्या प्रोग्रयामप्रमाणें तूं गुन्हेगार नंबर वन् आणि मी तुझा साथी ठरलों आहे.

श्रीकृष्ण०:—पण मीं केलें काय ?

रंग०:—तैं पोलीस सांगतील.

श्रीकृष्ण०:—काय, पोलीस ! (इकडे तिकडे पाहून) अरे हो, ते आलेच पहा इकडे ! रंगराव मला ह्या वीस हजारांतला एक रुपया नको जे आहे ते.

रंग०:—जे आहे ते, वरचे नऊशें रुपये पाहिजेत जे आहे ते.

श्रीकृष्ण०:—(दूर डोकावून पाहून) अरे, ते आले. हें पहा तुझ्या पायां पडतां. ते नऊशें पण तूंच घे.

रंग०:—वरं, वरचे नव्याणव ?

श्रीकृष्ण०:—ते तूंच घे, वरचे आणे, पै सांरं घे. हे माझ्या खिशांतले पावणे दोन रुपये पण घे; हा आंगरखा घे; हें धोतर घे; पण माझे आई, जगदंबे ! मला जे आहे ते ह्या संकटांतून सोडीव ! (पोलीस आलेला पाहून) अरे आला (थरथर कांपत सुटतो.)

रंग०:—भिऊं नको. तूं असाच वेधडक मागल्या दारानें निघून जा. आणि आणखी एक वर्षभर ह्या गांवांत येऊं नको. हें भांडवल पचलेंच, तर हा रंगराव तुला कदापि विसरणार नाही. हूं. आटप.

श्रीकृष्ण०:—हा निघालों ! आजपासून तूंच माझा मायवाप रंगराव, मला वांचीव; ह्या आपल्या अनन्यशरणागत दासाला वांचीव. (जातो.)

पोलीस०:—रामराम. झाला का आमचा अर्ज लिहून

रंग०:—होय, वसा अंमळ. (पोलीस वसतो व रंगराव पडद्यांत जाऊन अर्ज घेऊन बाहेर येतो.) हा ध्या; मी तुम्हांला वाचून दाखविलें, त्याचीच ही चांगली नकल केली आहे, घेऊन जा ही. पण नाईक एक काम आहे बुवा लहानसें; आतां येथून गेलेला मनुष्य पाहिला का तुम्हीं ?

पोलीस:—होय. श्रीकृष्णराव की नाही ?

रंग०:—होय, तोच. कसें तरी करून आज संध्याकाळपर्यंत त्याला एकदोनदा भेटा. नुसतें त्याच्या दारावरून गेलांत तरी पुरे.

पोलीस:—ठीक आहे. रामराम.

रंग०:—रामराम. (पोलीस जातो) चला, ह्या अजागळ शास्त्र्याची तर चांगलीच वाळवण झाली म्हणायची. (पत्र काढून वाचतो.) शाबास ! वसंतराव गृहस्थ प्रामाणिक खरा ! आणि खटपटी पण तसाच. पंचवीस हजारांचा ऐवज ! वावा, हा सांभाळलास कसा ? आणि इतकें करून, एवढा पराक्रम गाजवून स्वतः एक पै खिशांत न टाकतां सारी धन ह्या रंगराव शंकर भोळ्याची केलीस ! वसंतराव, तुझ्या तोंडाला पांनें पुसायाचें फार वाईट वाटतें, पण काय करूं ? पंचवीस हजार म्हणजे ह्या भिकार होऊन गेलेल्या हिंदुस्थानांत फार वाटतात. विलायतेंत ह्याची किंमत पंचवीस शेंकड्यांइतकीच आहे. तशांत आपण जाऊन व्यारिस्टर होऊन येणारः छे वावा ! वसंतरावा, तुला पसंत पडो वा न पडो, तुला पण ह्या अजागळ शास्त्र्याच्याच पंथाला लाविलें पाहिजे ! (दूर पाहून) हा कोण येतो

आहे वरं ! हा बाळासाहेवांचा गडी पिल्या दिसतो. हा कां
रं इतक्या लगवगीनें इकडे येत आहे ? (पिल्या येऊन
खल होतो.) रामराम पिलोबा ! कसें काय ?

पिल्या:—कसें आन् काय ! वोडकें तुमचें आन् माझं वी.

रंग०:—अरे पण झालं काय ?

पिल्या:—झाल्या काय आणि गेल्या काय ! समदं
गेल्या वगा.

रंग०:—अरे पण नीट सांगितलेंस तर ?

पिल्या:—नीटच झाल्या वघा समदं.

रंग०:—सांगतोस कां देऊं आतां चांगली एक ?

पिल्या०—द्या वावा. आम्हां चाकरमाणसासनी काय ?
मचे ध्वावाड सदा पुढच आहे.

रंग०:—त्या थोवाडांतून निघूं द्या एकदा काय असेल
खरें !

पिल्या:—धनीसाय ईस हजारांची कां पांच आगळ इस
जारांची चोरी करूनशान नाटकांत निघूनशान गेल्ये म्हंगत्यात?

रंग०:—काय म्हणतोस काय ?

पिल्या:—लई मिरिकन दिसता राव ! च्वोर तर तुम्हीच
आन् जणूं काय ?

रंग०:—चूप रहा. गाढवा ! चल नीघ येथून तुझा
नी चोर निघाला म्हणून का सारेच चोर झाले का ? मूर्ख
ठला ?

पिल्याः—अस्त अस्त! लय ब्येस ! आतां कुठं जातोस त्यो मीच पाहूनशान घेतों वघ.

रंग०ः—(आपल्याशीं हा असा एकेरीवर उगाच यायचा नाही. ह्याला कांहीं तरी समजलें आहे. इतकेंच नाही हा अस्मादिकांशीं दोन हात करायाला तयार दिसतो. येथें जरा युक्तीनें वागलें पाहिजे. (उघड) पिलोवा.

पिल्याः—हां असे जरासे वाटेवर या.

रंगः—वाटेवर काय यायाचं ? आम्ही नेहमीं वाटेवरच आहों. आडरानांत जाणारे तुम्हींच दिसतां. तुम्ही उघड उघड बोलाल तर सारें नीट जुळेल.

पिल्याः—आधीं दोन हजार रुपये मोजूनशान पदरांत टाका. मग समदं.

रंगः—दोन हजार पैसे तरी आहेत का मजजवळ ? जा ! व्हा चालते, करा पाहिजे तें, जें नशिबीं असेल तें होईल.

पिल्याः—ब्येस हय ! आमासनी काय. ह्यो चाललों वगा पुढच्या कामगिरीला (जाऊं लागतो).

रंग०ः—(त्याला धरून) असें करूं नको. नीट सांग आधीं काय म्हणतोस तें. हे घे चिरीमिरीला पांच रुपये.

पिल्याः—(एकदम गचांडी देऊन) चोरा, भामट्या, चल हो पुढें ! मी एकला बस हाय तुला खेचूनशान कचेरींत न्यायला. चल टाक दोन हजार रुपये. नाहीं तर चल.

रंग०ः—देतों बाबा. मला सोड आधीं.



पिल्या:—“ चोरा, भामठ्या, चल हो पुढें ! ”

पिल्या:—जा आण लौकर. (रंगराव आंत जातो, व पिल्या बाहेर वाट पहात बसतो.)

रंग०:—(रुपये आणून पिल्याला देतो ! घे हे पण आतां.

पिल्या:—(हसून) मोजून दे.

रंग०:—असे उघड्यावर ? जा आंत आणि मोजून पहा हवे तर.

पिल्या:—(घरांत जातो)

रंग०:—ह्या अक्षरशून्य, गांवढळ मनुष्यानें आज ह्या रंगरावालासुद्धां पाणी पाजलं आं ! केवढा चमत्कार हा ! मी ह्या अशक्त वेंगरूळ माणसाच्या गच्चांड्या खाव्या ? पण असेंच आहे:—प्रत्यक्ष भीमसेन जरी असला तरी त्याचें अंतःकरण पातकानें व्याप्त असलें, चिंतेनें जळत असलें, भयानें व्याकुळ असलें, तर तो एखाद्या मेंढरासारखा दीन, दुर्बळ होऊन जातो ! असो. ह्या आयुष्यांत माझ्यासारख्या दीर्घोद्योगी पुरुषाला अशा कितीतरी गच्चांड्या खायच्या आहेत. पण आतां ह्या पिल्याचें काय करायचं ? [विचार करून] बस, ह्याला आपल्या पदरीं ठेवावा म्हणजे झालं. असला मनुष्य अवश्य आपल्यासारख्याच्या संग्रहीं पाहिजे. (पिल्या येतो त्याला) पिलोवा. तुमचे मालक तर गेलेच; आतां पुढें ?

पिल्या:—जिकडे मालक तिकडे पिल्या !

रंग०:—आणि त्यांनीं न ठेवलें कामावर तर ?

पिल्या:—तरी त्यासनी सोडायचं नाय ?

रंग०:—असं करूं नको, आतां तूं माझ्याजवळ रहा. पगार रुपये पांच दुणे दहा. कसें काय बोल.

पिल्या:—(मोठ्यानें हसत सुटतो.)

रंग०:—(आश्चर्यानें त्याच्याकडे पाहून) अरे तुला हसायला काय झालं ?

पिल्या:—(रागानें पाहून) गप्प रहा. तुम्हासनी अकळ अकसी नाहींच बघा ! काय ? ह्या पिलावा बाघमाच्या निमक हराम होऊनशान आपल्या मालकाच्या दुस्मानाचा चाकर व्हाईल. थू असऱ्या माणसाच्या जिनगानीवर. ह्या दोन हजार रुपये ह्या पिल्या उराशीं बाळगून ठेवणार बघा. अन जवा तुम्हा चोरापारीं बाळासाव भीक मागायला लागतील तवा त्यासनी त्या पैशावर पोसणार. थू तुझ्या त्वंडावर चोरा. जर धनीसाप ऐकले, तर आत्तांच तुला तुरंगांत घातलें अमतें. उचल्या-भामच्या-! (रागानें जातो.)

रंग०:—जगांत ज्याला लाज म्हणतात ती कशी असते, हें जर मला समजत असतें किंवा समजून मी त्याची पर्वा केली असती तर ह्या मनुष्याची स्वामिभाक्ती पाहून, पाहून कसली अनुभवून मी आज एकदम विरक्त झालों असतों. पण ते कसचें होतें ? कनक आणि कांता यांचा मोह सुटेल तेंव्हां ना ? चला, आतां स्वदेशाला मुकलें पाहिजे ! आतां व्धारिस्टर होऊनच परत यायचं. (जातो.)

प्रवेश दुसरा.



(श्रीकृष्णराव आपल्या घरी बसला आहे.)

श्रीकृष्ण०:—(उसासा टाकून) “ कर्मणो गहना गतिः” काय जे आहे ते हें दैव आहे पहा “ एकं मित्रं भूपतिर्वा यतिर्वा ” मित्र असला तर एक राजा तरी असावा नाही तर एखादा संन्यासी तरी असावा हें शास्त्रवाक्य म्हणून ह्या गर्भ-श्रीमंत वाळासाहेबाचा स्नेह संपादन केला जे आहे ते. तर त्याचा जे आहे ते हा दुर्घट परिणाम ! आतां भूपति सांडून यतीचा स्नेह जे आहे ते संपादन करायची जे आहे ते पाळी आली. यती तरी कुठला आणायचा ! आतां आपणच यती व्हावे झाले. त्याशिवाय हें पोलिसचें लिगाड टळणें नाहीच जे आहे ते ! अर्थात् पुढें “ एको वासः पत्तने वा वने वा ” राहायाचें तर शहरांत रहावें, नाही तर जंगलांत रहावें. आलेंच कपर्डी जंगलांत रहाणें आतां. (इतक्यांत एक पोलीस दारावरून जातो व आंत डोकावून पहातां) अरे पुन्हा आला तो यमदूत ! नको, नको, नको. आजपासून त्या रंगरावासारख्या गाढवाच्या थाऱ्याला उभें रहावयाचें नाही. आग लागो त्या पैशाला आणि त्याच्याकरितां कराव्या लागणाऱ्या ह्या असल्या लटपटींना ! (पुन्हा पोलीस दारावरून जातो) अरे, हें भूत पक्केंच मागें लागलें ! आतां ही चौघडी पांघरून जे आहे ते आजीवाईसारख्या खोकत बसतां. (त्याप्रमाणें करतो; कांहीं वेळानें वसंतराव प्रवेश करतो.)

वसंत०:—कोण आहे घरांत. आजीवाई, श्रीकृष्णशास्त्री आहेत का ?

श्रीकृष्ण०:—आतांच बाहेर गेले जे आहे ते.

वसंत०:—आजीवाई, तुमच्या पण तोंडी जे आहे ते वसलें आहे का ? तुमचा आवाज पण नातवासारखाच आहे. पाहूं, तुम्हांला नातवासारखें मिसूर फुटलें आहे का ? (श्रीकृष्ण-रावाच्या अंगावरची चौघडी काढतो, तो काढूं देत नाही.)

श्रीकृष्ण०:—वसंतराव अरे नको. तो यमदूत आतां येईल, सोड मला. निदान माझ्या अंगावरची ही चौघडी तरी काढूं नको.

वसंत०:—कोणता यमदूत ! जे आहे ते.

श्रीकृष्ण०:—अरे, हळू तरी बोल. बाबा आपल्या सगळ्यांच्या पाळतीवर पोली सआहेत पोलीस.

वसंत०:—आणि ते काय म्हणून ?

श्रीकृष्ण०:—काय म्हणून तें विचारा आतां आपल्या कर्मांला ! “ हांसत कर्म करावें भोगावें रडत तेंच परिणामी ” काढा आतां स्त्रीसंगीतनाटककंपनी तुरुंगांत जाऊन.

वसंत०:—चल, असा वेड्यासारखा बरळू नको. पोलीस आपलें काय करणार ? अण्णासाहेबांला त्यांच्याच चिरंजीवांनीं लुटलें, त्यांनींच सारा चोरीचा ऐवज नेऊन विकला. त्यांतली एक कपर्दिक तुझ्याजवळ किंवा माझ्याजवळ नाही. मी मात्र भाड्याच्या बैलाप्रमाणें हवा तेवढा रावलों. आणि माझ्या मनांत

नव्हतें, पण बाळासाहेबांच्या आग्रहामुळें तो सारा पैसा रंगरावाच्या स्वाधीन केला. ह्यांत मुख्य गुन्हेगार कोण ? अर्थात् बाळासाहेब, तो पक्का असल्यावर तुमचें आमचें कोण काय करणार. बाकी रंगरावाचें मात्र निदान मला भय वाटतें. तो काय करील तें करो. बहुतकरून तो सर्वांच्याच हातावर तुरी देईलसें वाटतें; पाहूं आतां काय होतें तें ! रंगरावाला वाटत असेल, की मी मोठा शहाणा आहे, पण माझ्याशीं गांठ आहे म्हणावं !

श्रीकृष्ण०—मरा, तुम्ही सारे तिकडे जे आहे ते काय हवें तें करा. मला तुमचीं तोंडें पहावयाचीं नाहींत. ते यमदूत आले, तर मी त्यांना तुमच्याकडेच लावून देतो जे आहे ते.

वसंत०:—वरं आहे आजीवाई, येतो तर आतां. (जातो.)

श्रीकृष्ण०:—चला तें भूत आलें कीं नाहीं तोंच येथून पोचारा करावा. (जातो.)

प्रवेश तिसरा.

स्थळ—अपालो बंदर.

(युरोपियन पोषाख केलेला रंगराव येतो.)

रंग०:—माझें नांव मि. ए. बी. फॉक्स ! रंगराव शंकर भोळे पैसे घेऊन नाटकाचे पडदे वगैरे सामान आणायला विलायतेंत गेला तो तिकडेच मेला ! आणि त्याच घटकेस हा मि. फॉक्स आकाशांतून खाली उतरला. आतां हवी तेवढी वारंटें जाऊं द्या विलायतेंत रंगरावाच्या मागें. मि. मुळींच अस्ट्रेलियांत जाणार, तेथें इंप्रेजीचें ज्ञान चांगलें संपादन करणार, मग हें वावटळ अगदीं शांत झालें म्हणजे मि. फॉक्स मरणार आणि

रंगराव पुन्हा जन्मास येऊन इंग्लंडांत कायद्याचा अभ्यास करणार. वावटळ तसेंच राहिले तर मि. फॉक्स तसेच रहाणार असो, आतां हे माझ्या जन्मभूमी, मी किती जरी लवाड्या केल्या, किती जरी वार्डट असलों, तुझ्या अगदीं उपयोगी न पडलों तरी मी तुला कधीं विसरणार नाहीं.

“ प्रियकर हिंदुस्थान अमुचा प्रियकर
हिंदुस्थान ”

खरोखर खरोखर “ प्रियकर हिंदुस्थान
अमुचा प्रियकर हिंदुस्थान ”

हे प्रिय जन्मभूमि मी तुझा खरोखरा कुपुत्र आहे. तरी पण कुपुत्रो जायेत कचिदपि कुमाता न भवति ! आई जन्मभूमि. तुझा विरह मला सहन हांत नाही. पण काय करूं ? मला गेलेंच पाहिजे. कधीं तरी तूंच मला शुद्धीवर आण ! तूंच मला सुमार्गाला लाव. तुझ्याकडे पाहिलें, तुझी आठवण झाली म्हणजे मला पूर्ण पश्चात्ताप होतो ! पण माझा इलाज नाही. डोंगरावरून घसरलेला मनुष्य खालीच जाणार, त्याला मध्ये थांबतां येत नाही. तो एकदां जेथें जाऊन पडावयाचा असेल तेथें पडला म्हणजे मग हवा तर पुन्हा डोंगर चढूं लागेल. नसेल तर दुसऱ्या कोणीं तरी त्याला डोळीत घालून वर नेलें पाहिजे. तसेंच माझें झालें आहे. तरी मी निरंतर माते जन्मभूमी हाच मंत्र म्हणणार.—

“ प्यारे हिंदुस्थान तूं मेरा जीव प्राणें ”
(जातो.)

अंक तिसरा.



चारुदत्तः—गुरुजी, आपणच आतां आमच्या दोघांच्या वादाचा निवाडा करा.

गुरुजीः— काय वादाचा निवाडा ? तुम्ही दोघे भाऊ भांडलां ? तर मग आधीं तुम्हींच माझे तुम्हांविषयीं या क्षणापर्यंत जें मत होतें त्याचा निवाडा केलांत!

पद.

ही वस्तू ही तिची सावली हें तुमचें नातें ।
बंधुपणा हा सदा रंजवी माझ्या चित्तातें ॥ ध्रु० ॥
परी आज तो विलया गेला ऐकुन हें मातें ।
किती खेद हा ! वर्णाया तो शक्ति न जिव्हेतें ?

काय खरेंच का तुमचें भांडण झालें ?

देवदत्तः—(किंचित् हसून) नाहीं गुरुजी, आम्हीं भांडलों नाहीं आणि भांडावयाचे नाहीं. एका गोष्टीसंबंधानें आमचीं भिन्न मते पडलीं आहेत इतकेंच. भाऊ म्हणतो जगांत दारिद्र्यासारखी हितकारक स्थिति दुसरी नाहीं !

चारुदत्तः—होय नाहींच तशी हितकारक दुसरी स्थिति !
तुम्हींच पहा गुरुजी—

जग हें व्यर्थ निंदि त्याला ।
दारिद्र्याला सर्व गुणांच्या उदार जनकाला ॥
विचारा जाउन संतांला ।

परमार्थाचा बोध कुणींहो तुम्हांस पटवीला ।

बघा ही विद्वज्जनमाला ।

दारिद्र्यानें हीं त ओं विल्या अनर्घ्य रत्नांला ।

विचारा जाउन शूराला ।

दारिद्र्याची अतुल्य महती विजयी वीराला ॥

देवदत्तः—भाऊचें म्हणणें खोटें आहे असं मी म्हणत नाही. माझें म्हणणें इतकेंच आहे, कीं दारिद्र्याचा असा चांगला उपयोग फारच थोडे लोक करून घेतात. नाही का गुरुजी ? जगांत चोरी, खून, फसवेगिरी मनुष्यासारख्या मनुष्यानें सारी लाज गुंडाळून ठेवून कुत्र्याप्रमाणें श्रीमंतांपुढें शेंपूट हालवणें, नंदीबैलाप्रमाणें त्यांच्या होस हो करून मान डोलावणें, पोटासाठीं स्वदेशाचा, स्वकुलाचा अभिमान सोडून एकाद्या निंद्य कर्माला प्रवृत्त होणें, ह्या सर्व दुर्गुणांचें मायपोट दारिद्र्यच नाही का ?

चारुदत्तः—नाहीं. ह्या दुर्गुणांचें मायपोट लोभ, असंतोष, अज्ञान.

देवदत्तः—पण लोभ, असंतोष, अज्ञान यांचें मायपोट कोणतें दारिद्र्यचना पुन्हा ?

चारुः—तुम्ही दोघेही थोडेसे चुकलां आहां, तुम्हांला माहित नाही; पण मी सांगतां,—तुमचा बाप सुमित्रराव, अण्णासाहेब म्हणजे बाळासाहेब उडव्याचा बाप आणि मी—आम्ही तिघे सहाध्यायी होतो. तिघांनीं मधुकरी मागून, वार लावून विद्या संपादन केली. पैकीं मला आणि तुमच्या बापाला त्या दारिद्र्यावस्थेमुळें

काय शारीरिक त्रास होत असे तेवढाच. आम्हांला कधी कोणाचा मत्सर वाटला नाही. किंवा कामापेक्षा अधिक प्राप्ति व्हावी असे वाटले नाही. मला वाटते आमचे स्वभावच असे होते, की आमच्या त्या गरीबीमुळे आमच्या अंगी दीघोद्योगिपणा, संतोष व जगांतल्या सुखापभोगापलीकडे पहाण्याची आवड हे गुण उत्पन्न व्हावे. आजपावेतो आमची हीच संपत्ती आहे. आणि ही तुम्हां मुलांना तुमच्या बापाकडून आणि थोडीवहुत मी तुमचा शिक्षक म्हणून मजकडून प्राप्त झाली आहे. पण अण्णासाहेबाचा स्वभाव अगदी निराळा होता, त्याचें लक्ष या जगांतल्या मोठेपणापलीकडे कधी गेलेंच नाही, आणि सारा मोठेपणा, सारें सुख, सारें जन्माचें सार्थक श्रीमंतींत आहे असेंही त्याला वाटूं लागलें. त्याप्रमाणें कामापुरता अभ्यास झाल्याबरोबर शाळा सोडून तो पैशाच्या मार्गें लागला. त्यानें काय काय केलें आणि एवढा पैसा कसा मिळविला हें तुम्हांला ऐकून काय करावयाचें आहे ? इतकें खरें, की त्याला दारिद्र्यानें अधाशी, आणि अधाशीपणाबरोबर दुसऱ्या कित्येक दुर्गुणांनीं भ्रष्ट केलें. आम्हां दोघांना त्याच दारिद्र्यानें निराळा मार्ग दाखविला. तो पहिला दरिद्री आणि आतां कृपणांतला कृपण म्हणजे संपत्तिमान दरिद्री झाला आहे ? आम्ही कामापुरते पैसे मिळवून पुढें तुम्हांच म्हणा काय म्हणायचें असेल तें.

चारुदत्तः—सदा संतुष्ट, सदा संपन्न, सदा सुखी झालां आहांत !

देवदत्तः—आणि तुमच्या आशीर्वादानें आम्ही !

गुरुजीः—सारांश आला का तुमच्या लक्षांत ? मनुष्य

आपल्या परिस्थितीचा स्वामी आहे. सधनतेचा किंवा निर्धन-
तेचा उपयोग किंवा दुरुपयोग करणारा मनुष्य आहे. संपत्तीच्या
योगानें मनुष्याचें कल्याणच होतें असें नाहीं. तसेंच विपत्तीच्या
योगानें त्याचें अकल्याणच होतें असेंही नाहीं.

चारुदत्तः—मला वाटतें.

ज्ञान हेंच वित्त खरें सर्व सौख्यदायी ।

शील हीच शक्ति खरी भंग जिला नाहीं ।

ज्याला हीं लब्ध दोन धन्य तोच लोकीं ।

स्वर्ग धरा एक त्यास जाहली विलोकीं ॥ १ ॥

गुरुजीः—होय चारुदत्ता, खरोखर तूं म्हणतोस असेंच
आहे. तरी ज्ञानापेक्षाही शील फार मोठें आहे, जर शील चांगलें
नसेल तर ज्ञानाचामुद्दां दुरुपयोग होण्यासारखा आहे. “ विद्या
विवादाय धनं मदाय ” कुशील मनुष्याला विद्या जरी प्राप्त
झाली तरी तिच्या योगानें तो जगांत विवादमात्र वाढवील.
ज्याचें शील चांगलें नाहीं त्याला पैसा मिळाला तर तो मदो-
न्मत्त होईल. “ द्वारीं मूर्खेहि जेविं जंवाळ ” ह्या मोरोपंतांच्या
उक्तीप्रमाणें अल्प-ज्ञानानें बृहस्पति वनलेले आणि अल्प धनानें
राजे महाराजे वनलेले हलकट लोक थोडे का आहेत ? आणि
ह्यांच्यापासून जगाला थोडा का त्रास होत आहे ? बावांनो, एक
शील चांगलें असलें म्हणजे सारें चांगलें आहे, नाहीं तर सारें
वाईट आहे.

चारुः } समजलें गुरुजी ह्या उपदेशाबद्दल आम्ही आपले
देवः } ऋणो होतो.

गुरुः—आतां तुमचा वाद मिटला ना ?

चारुः—होय, मिटला; पण आमचें भांडण नव्हतें, नुसतें मतांतर होतें.

गुरु०:—वाळांनो, तुमची ही अकल आमच्या देशांतल्या पुष्कळ पुढाऱ्यांना नाहीं. नुसत्या मतांवरून हे एकसारखे भांडत राहतात.

देव०:—आम्ही मोठे झालें म्हणजे त्यांचा समेट करूं.

गुरु०:—शावास, ईश्वर तुम्हांला आशीर्वाद देवो.

चारु०:—गुरुजी आपणांला आणि बाबांना मी एक विनंति करणार आहे आपली परवानगी असेल तर.

गुरु०:—कोणती ती ?

चारु०:—लहाना तोंडी मोठा घांस घेण्यावद्दल मला क्षमा असावी. पण अण्णासाहेब आपले आणि बाबांचे वाळमित्र असून आपण दोघे त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा समेट करून देण्याचे कांहींच यत्न कसे करित नाहीं ह्याचें मला नवल वाटतें.

चाल—“ कधिं करिती लग्न—”

विझवावा दयामेघें कलहाग्नी पेटला ॥ ध्रु० ॥

अरि गमे बाप पुत्रास, पुत्र बापास ।

नरक हा खास, गृहाचा झाला,

कलहाग्नी पेटला ॥ १ ॥

“ गृह नव्हे समरभूमि ती ”

भले सांगती

ऐकुनी किती

जीव हो भ्याला । कलहाग्नी पेटला ॥ २ ॥

ह्या बापलेकांची समजूत घालण्याचें सामर्थ्य आपणां दोघां-
वांचून कोणाला आहेसैं मला वाटत नाहीं.

गुरु०:—(हंसून) चारुदत्ता.

अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ।

ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि तं नरं न रंजयति ॥

हा भर्तृहरीचा श्लोक तुला ठाऊक आहे ना ? सांग पाहूं
तर याचा अर्थ.

देव०:—मी सांगतो.

गुरु०:—वरं तूं सांग.

देव०:—

श्लोक.

ज्यांला ज्ञान नसे तयां सहज ये वाटेवरी आणतां ।

सोपें त्याहुनियां प्रसन्न करणें ज्ञानी जना सर्वथा ॥

ज्ञानाचा लवमात्र पावुन मनें ज्यांचीं पुरी नासलीं ।

ऐश्रम अर्धवटाशिं गांठ पडतां नाहीं विधीची भली ॥

गुरु०:—शाबास ! तर मग प्रथमतः अण्णासाहेबांची आणि
त्यांच्या त्या वाळासाहेबांची स्थिति थेट अशाच आहे. शिवाय
ते पडले श्रीमंत !

चारु०:— होय. आणि म्हणून त्यांना वाटत असेल:—

चाल—“ स्वार्थी जी प्रीति मनुजाची—”

श्रीमंती सर्व सुगुणांची वाहिनी ॥ ध्रु० ॥

श्रीमंताहुन बृहस्पतीची बुद्धी फार उणी ॥ १ ॥

ज्ञाता, वक्ता, कवी, रसिक, मुनि, वीर, समस्त धनी! ॥२॥

क्षुद्र जीव हे मानव सारे श्रीमंतास जनीं ॥ ३ ॥

तरी गुरुजी गवींघावरही आपलें वजन पडण्यासारखें आहे.

गुरु०:—होय, असेल; पण त्यांतल्या एकाचें डोकें फिरलें आहे. तसं झालं तरी नवल नाही; कारण, बाळासाहेबांनी तसेच गुण उधळले आहेत. नाटककंपनी काढावयाची म्हणून पंचवीसतीस हजार रुपयांचा ऐवज त्या रंगरावाच्या आयताच पदरांत टाकला. बरं, तितकं करून तरी थांबायचं होतें ! पण तसें कसें होईल ! अज्ञान, कुसंगति, बापानें घालून दिलेले अनेक नीचपणाचे कित्ते ह्यांचा परिणाम इतकाच होऊन राहिला नाही. त्या रंगरावावर बापानें फिर्याद केली तर लेकानें त्याचा पक्ष उचलून सरकार दरबारांत बापाची फजिती केली. अण्णासाहेब जसा कृपण तसाच तामसी स्वभावाचा आहे. अर्थात् ह्यापुढें बापलेकांचें मुळीच पटेना. अशा स्थितींत चिरंजीव पुन्हा घरांत चोरी करून नाटककंपनी काढून घरांतून निघून गेले, आणि प्रत्यक्ष आपल्या गावांत येऊन तोंडाला रंग फांसून नाचायाला लागले. अर्थात् म्हातान्याला हें सहन कसें होणार ! त्याचें माथें फिरलें तर नवल नाही. तशांत बायकोनेंही केवळ पुत्रशोकानें परलोकची वाट धरली. कोण ही दुर्दशा ! अज्ञान, कृपण, नीच मनाच्या मनुष्याची संपत्ति हा असा त्याचा आणि त्याच्या कुलाचा नाश करते. तरी आम्हीं ह्या बापलेकांला शेवटपावेतों साह्य करूं. यश देणारा परमेश्वर आहे.

चारु०:—गुरुजी मला निरंतर एकच वांछा आहे.

चाल—“ अर्पिलें सुमन तें—”

भय असो मनाला संतत जगदीशाचें ।

प्रेम सदा सुजनाचें ।

व्यसन असो सुविद्येचें ।

पंथीं रहावें रमावें सुनीतीचे ॥

गुरु०:—अशी ज्याची वांछा आहे तोच खरा सुखी. बाळा नो, तुमचा शिक्षक होऊन मी धन्य झालों, आणि माझ्यापेक्ष धन्य तो महात्मा तुमचा पिता. (जरा थांबून) अरे हा गल बला कसला ऐकूं येतो ! चला, चला गच्चीवर जाऊन काय आं तें पाहूं.

दोधे:—चलावें गुरुजी (पुढें गुरुजी मागें दोघे भाः हातांत हात घालून जातात.)

गांवचा रस्ता.

(अण्णासाहेब उलटें पागोटें घालून वेड्यासारखे येतात.)

अण्णासाहेब:—

चाल—“ भूपती खरे ते—”

आकाश पहा हें माझ्या पायांखालीं ।

ही धरणी माझ्या डोईवरती गेली ! ॥ धु० ॥

(हंसतो) सातशें अठ्ठ्याहत्तर रुपये, अकरा आणे, एक पै (पुन्हा हंसतो) हीं पहा फुलें माझ्या डोईवर पडत आहेत फुलें कसलीं !

ही धरणी जळते धगधग जळतें सारें !

हे डोक्यावरती कोसळतात निखारे !”

(उडी मारून पोळल्याप्रमाणें हावभाव करून) अरे पाणी आणा पाणी.

(धावत सुटतो, बाजारबुणगे वेडा वेडा म्हणून मागें लागतात.

अण्णा०:—कायरे ए चोरांनो, तुम्हांला माझी दौलत पाहिजे होय ? (हंसतो) जा, लुटा जा सारी, एक कपर्दिक ठेवूं नका. हा पैसा म्हणजे हालाहलविषापेक्षां भयंकर आहे. पाणी आणा पाहूं. माझ्या हातावर या विषार्ची किती पुटें बसली आहेत, मला तीं धुऊन टाकलीं पाहिजेत. हे पहा माझे हात. (हंसतो) घ्या हे सारे पैसे. घ्या तुम्हीच हे घेऊन मरा जा, (खिशांतून कांहीं रुपये, चवल्या, पावल्या, पैसे काढून फेंकून देतो. त्याबरोबर लोक ते वेंचू लागतात.)

अण्णा०:—(लांकांवर तुटून पडतो) अरे चोरांनो, आणा ते पैसे इकडे ! पैसे झाडाला लागत असतात नाही का ? चोर हरामखोर कुठले. (हातीं लागेल त्याला बडवीत सुटतो. कोणापासून पैसे हिसकावून घेतो. पुष्कळ लोक पळून जातात.)

एक भटजी:—(अण्णासाहेब त्याला धरून त्याच्या खिशांतून पैसे काढीत असतां) अरे, पण वावा मी ह्या गर्दीत सुळींच नव्हतो, मी आतांच श्राद्धाचा जेवून दाक्षिणेचा रुपया घेऊन घरीं चाललों आहे. हा रुपया तुझा नाही.

अण्णा०:—अय्यो, तूं चोर आहेस. माझ्या कार्थ्याच्या कंपर्नीतला श्रीकृष्णशास्त्री तोच तूं. (त्याला खूप चोपीत सुटतो.)

भटजी:—अरे, धावा धावा, मेलें मेलें. (इतक्यांत सुमित्रराव व गुरुजी येऊन अण्णासाहेबाला धरतात.)

सुमित्र:—अण्णा चूप.

अण्णा०:—(त्याच्या तोंडाकडे पाहून भटाला सोडून मोठ्यानें गळा काढतो. सुमित्र व गुरुजी अण्णासाहेबाला आंवरून धरतात.)

गुरु०:—(लोकांना) वेड्याच्या नादीं लागण्यांत कोणता अर्थ आहे. बाबांनो, तुम्ही आपल्या वाटेनें जा.

भटजी०:—पण माझा रुपया !

गुरु०:—हा घ्या; गडबड करूं नका, जा.

सुमित्र:—अण्णा घरीं ! चल पाहूं. रडं आटप.

अण्णा०:—घरीं (हंसून) कोणाच्या ?

सुमित्र:—माझ्या. चल, आटप लौकर.

अण्णा०:—

चाल—“ लक्ष्मण घडतां धरणीला—”

“ आटपलें रे आटपलें ! बाबा, अवघें आटपलें ”

(गळा काढतो.)

गुरु०:—याच्याशीं बोलत बसण्यांत कांहीं अर्थ नाही. ह्याला बळेंच ओढीत घरीं नेला पाहिजे.

अण्णा:—कारे बाबांनो, मी का वेडा आहे ? का दारू प्यालों आहे ? का मी चोर आहे ? पण कायरे सुमित्रा, हे कोण गुरुजी नाही का ? वा ! तुम्ही दोघे भेटलां किती चांगलें झालें ? सुमित्रा, कर पाहूं पुन्हा एकदा आपण लहान होतो तेंव्हांचा तो उपदेश. हूं, चालूं दे ! काय म्हणतोस ? अण्णा शील-सारखें जगांत कांहीं नाही ! माझ्या पोराचें तेवढें शील चांगलें असतें, तर हाच पैसा त्याच्या किती उपयोगी पडला असता ! खरंच आधीं शील, आधीं ज्ञान, मग पैसा. नको मला तो पैसा दृष्टीसमोर नको. घ्या, सारें घ्या. सुमित्रा हें पागोटें घे, हें देऊन टाक कोणाला. गुरुजी हा अंगरखा, सारें सारें घ्या. सुमित्रा

झालों मी संन्यासी. आतां मी जिवंतपर्णीच जलसमाधि घेतों!—
सोडा मला. (हिसकाहिसक करतो.)

सुमित्रः—अण्णा अण्णा अंमळ थांव. तुला संन्यास घ्याय-
चा ना ? तो तर घे आर्धी. चल घरी मी त्याची तयारी
करतों. संन्यास घे, मग पुढें जलसमाधि.

अण्णा०—(हसून) म्हणजे त्या मूर्ख कार्यानें आणखी
चोरांची धन करावी आणि माझ्या साऱ्या घरादारावर खराटा
फिरवावा ! पैसा मिळवायाला किती श्रम करावे लागतात याचा
तर्क तुम्हांला कोठून होणार ? भिकारडे तुम्ही ! चला, निघा
येथून. हा अण्णा असा तसा नाहीं; साऱ्या चोरांची हड्डी हड्डी
मोकळी करून हा गेलेलें धन परत आणील तेव्हां राहिल.

गुरुः—वरं, तसं कर. पण घरी चल आर्धी.

अण्णा०ः—तसं काय कर ? (वेडावून) त-सं-क-र !
डोचकं तुझं ? मला करायचं काय आतां ? त्या कार्यार्शी आणि
त्या धनदौलतीर्शी ? माझ्या संन्यासाची तयारी करा. (डोळे
वटारून, थरथर कांपून) पण कायरे ! हे कोण येत आहेत हे
अकराळ विकराळ राक्षस इकडे ! अरे हा रामजी जाधव ! हा
महादत्ता पाटील ! हा बाबूराव ! ही सुंदराबाई ! हीं सारीं माणसें
मेलीं होतीना ? माझ्या लोभानें, निर्दयपणानें, विष खाऊन, अन्नान्न
करून, रडरडून हीं निजधामास गेलीं होतीना ? अरे जाधव मीं
पायां पडतों. मला असा डसूं नको. (कोणी तरी मारत्याप्रमाणें
घायतळ येऊन पडतो.) मेलों मेलों धावा धावा (मूर्च्छित पडतो.)

सुमित्रः—फारच बेताल झाली आहे ह्याची प्रकृति.

गुरु०:—आतां ह्याला असाच उचलून घरी नेला पाहिजे. पण न्यावा कसा ? जवळपास तांगाही नाही.

सुमित्रः—त्याच्यांत राहिलें आहे काय ? हा मी उचलला पहा त्याला.

गुरुजी०:—नको नको मीच नेतो. (त्याला उचलून लागतो इतक्यांत.)

अण्णा०:—अरे जाधव, ए महादवा, अरे सोडा मला ! मी तुमचे सगळे रुपये देतो. चला माझ्या घरी. सोड मला; काय नाही सोडीत तुम्ही ! (धिंगामस्ती करून सुटून पळून जातो. इतक्यांत बाळासाहेब एक पोलीसचा शिपायी व चारपांच दुसरीं माणसें घेऊन येतो.)

बाळा०:—कुठे आहे तो वेडा ? नाईक चला, तो पहा पळत चालला आहे तिकडे.

सुमित्रः—बाळासाहेब !

बाळा०:—मला वेळ नाही बोलायला. त्या वेळ्याला आधी नेउन पागलखान्यांत कोंडून टाकलें पाहिजे. (पोलीस वगैरे सर्व अण्णासाहेबांच्या मार्गे लागतात.)

सुमित्रः—गुरुजी, केवढा अधमपणा हा ह्या पोराचा.

चाल—“नाहिं सुभद्रा—”

कृतघ्न निर्दय राक्षस ह्याला

मायबाप कसलीं

नरक करीती दुष्ट पिशाचें

धरणीचा असलीं ॥ धु. ॥



बाळाः—कुठे आहे तो वेडा ? नाईक चला, तो पहा पळत चालला आहे ति
[पृ. ४०

विषयवासनाज्वालेमार्जी
 पूर्णाहुति दिधली ।
 सकल मतीची सकल नीतिची;
 राखे मात्र उरली ! ॥ १ ॥

मर्कटपुच्छा पेटविलेली
 चिंधी बांधीली ।

काधुरुषाला त्यापरि जाणा
 संपत्ती दिधली ॥ २ ॥

गुरुजी:—पोराचा अधमपणा तर खराच. पण हा अधम-
 पणा ह्याच्या अंगी कोणी आणून दिला, ह्याचा विचार केला
 म्हणजे फार वाईट वाटते. एक संपत्ति असली म्हणजे विद्येची,
 ज्ञानाची गरज नाही, हें ह्याच्या बापाचें ठाम मत ! अर्थात् ह्या
 मताप्रमाणें त्यानें होऊनच आपल्या संपत्तीचा वारस एक मूर्ख
 शिरोमणि करून ठेविला. शिवाय त्याचे अतोनात लाड केले.
 त्याच्या योगानें त्याला वाळपणापासूनच आईबापांवर अधिकार
 गाजवायला शिकवून ठेवलें. बापाचें पहिलें कर्तव्य म्हणजे
 आपल्या मुलाचें उत्तम प्रकारचें शील बनविणें. तें कर्तव्य ह्या
 पोराचा बाप विसरून बसला.

सुमित्र:—नुसता विसरून बसला नाही. त्याला फार निंद्य
 वर्तनाचे कित्ते घालून दिले, पैशासाठी आपला बाप कसा जगा-
 ला फसवितो, कसा खोटें बोलतो, कसा क्रूरपणा करतो हें त्यानें
 डोळ्यांनी पाहिलें आणि त्याला बापाचें कांहीं वाटेनासें झालें.
 सारांश, ह्या पोराचा नाश त्याच्या बापानेंच केला.

गुरुजी०:—यांत संशय नाही. हा पोरगा आतां पुरता भिकेस लागेल, तेव्हां शुद्धीवर आला तर येईल.

सुमित्र:—होय, अजून सुसंगती मिळाली तर. तें असो. पण गुरुजी, आतां पुढें अण्णाचें काय करायचं ? हजारपांचशें रुपये खर्च आला तरी हरकत नाही. पण त्याचें डोकें ताळ्यावर आणायचे योग्य उपाय केले पाहिजेत. मी आपल्या मुलांमाणसांच्या नांवांनं हजार रुपये ब्यांकेंत ठेविले आहेत तीच कायती माझी शिल्लक. तींतून अर्धी मी आण्णाप्रीत्यर्थ खर्च करितों.

गुरुजी:—लागेल तेव्हां पाहूं. सध्या हा खर्च मी आपल्या अंगावर घेतों.

सुमित्र:—तो कां पण !

गुरुजी०:—कां म्हणजे ? मला मुलेंमाणसें नाहीत. म्हणून. ईश्वराच्या इच्छेप्रमाणें मी एकटा झाल्यापासून ह्या पैशाचें काय करावें ही मला काळजीच होती. बरं झालं, त्याचा असा सत्कार्यी व्यय होत आहे.



अंक ४ था.



(रंगरावचा बंगला.)

(गच्चीवर एका इझीचेअरवर पडून वर्तमानपत्र वाचीत आहेत. पत्र खाली ठेवून).

रंग०—मनुष्याचं मन किती चमत्कारिक आहे पहा ! खरं पाहिलं असतां मला आतां कोणाचें भय उरलें आहे ? मी ब्यारिस्टर झालों, नांवलौकिकास चढलों, मूठभर माणसा-शिवाय सान्या जगाची मी खात्री करून दिली कीं बाळासाहेब उडव्याच्या पैशाला मी शिवलों नाहीं ! आज प्रसिद्धपणें मला चोर, ठक म्हणण्याची कोणाला छाती होणार नाहीं, तरी मला त्या भिकारड्या गांवढळ पिल्याला पाहिलें म्हणजे जमीन फाटेल तर तिच्या उदरांत तरी जाऊन लपेन असें होतें. खरोखरच हें मोठें नवल नाहीं का ? ज्याच्या संसाराची मी वाताहत केली, माझ्या पाजीपणामुळें जो आज अन्नाला मोताद झाला आहे, त्या बाळासाहेबापुढेंसुद्धां मी मिशांवर ताव देत एखाद्या सत्य-प्रिय, स्वाभिमानी, लोकमान्य पुरुषासारखा तासांचे तास बसून राहतों, आणि ह्या पिल्याला पाहिलें कीं माझं तोंड काळं ठिकर पडतं ! कां वरं असं ? (विचार करून) बरोबर आहे. मी मित्रद्रोही आणि पिल्या स्वामिभक्त ! माझ्या मांडीवर डोकें ठेवून निज-णाराची मान कापणारा मी, आणि पिल्या आपली मान देऊन

आपल्या मालकाचें रक्षण करणारा ! मी कपटाचा सिंधु, पिल्या सत्याचा ! मी द्रव्यलोभी ! पिल्या दरिद्री असून दाता ! मी विद्वान्, पिल्या अक्षरशत्रु ! मी ब्यारिस्टर ! पिल्या आतां भिकेस लागलेल्या अशा गर्भश्रीमंताचा हुजऱ्या ! मी नरकाचें साधन करणारा, पिल्या-करितां स्वर्गाचीं दारें सदा उघडलेलीं ! मी नीच, पिल्या उंच ! मी प्रत्यक्ष भूत, पिल्या देवदूत ! मग त्याला पाहतांक्षणीं माझी बोवडी वळली तर त्यांत नवल कसलें मानावयाचं ? [थोडा वेळ विचार करून] पण हे असले नामर्दपणाचे विचार मनांत येऊं देऊन उद्योग काय आतां ? लोक म्हणतात कॉन्-शन्स म्हणजे अर्थात् हें चांगलें, हें वाईट सांगत बसणारी बुद्धि ही एक ईश्वरी देणगी आहे, पण माझा अनुभव मला साफ सांगतो, कीं ही बुद्धि म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणाला डसणारा एक विंचूच आहे. हा विंचू जिवंत ठेवणें हा मूर्खपणा होय. (मो-ठ्यांनं हंसून) वाहवा ब्यारिस्टरसाहेब, मग तुम्ही ब्यारिस्टरी चांगलीच करा. (विस्मित होऊन) हे शब्द त्याच कॉन्शन्स-चे ! वाई जिव्हे, तूं हवें तर या कॉन्शन्सचें ऐक आणि हवी तितकी वडवड कर, पण माझ्या लाडक्या कानांनों तुम्ही ती वडवड मुळीच ऐकूं नका !

(इतक्यांत एक चाकर येतो.)

चाकरः—रावसाब, खालीं योक गिरस्त वाढूळच आल्येती, भ्येटायचं म्हंगतात.

रंग०—त्यांचें नांव काय ? जा हा काडें आणि पेन्सील घेऊन आणि तितकं लिहून आण.

चाकरः—जी रावसाव.

रंग०—हा पिल्या नसेल तर ना! छे त्याला गृहस्थ कोण म्हणतो? आयत्या विळांतले नागोवा म्हणजे गृहस्थ; आमच्या-सारखे संभावित भामटे म्हणजे गृहस्थ! विद्या, अधिकार, पैसा ह्यांच्या दडपणाखाली झांकून ठेवलेलें असंख्य दुर्गुणांचें गांठोडें म्हणजे गृहस्थ! पिल्या कसचा गृहस्थ! (इतक्यांत चाकर येऊन काड देऊन अदवीनें दूर उभा राहतो.)

रंगरावः—जा, त्यांना सांग उद्या सकाळीं या.

चाकरः—जी रावसाव जातो.

रंगरावः—ही ह्याची सातवी किंवा आठवी खेप असेल! काय चमत्कार आहे पहा. केवळ दहा वर्षांचे आंत ह्या स्वारीनें कर्मांत कमी एक लाखाची इस्टेट उडविली. आतां हा बाळासाहेव, रुपया आठ आण्यांकरितां असा दारोदार भीक मागत हिंडेल असें कुणाला स्वप्न तरी पडलें असेल का? (चाकर पुन्हा येतो.)

चाकरः—रावसाव, त्यो गिरस्त जागचा हालेना बगा! त्यो तर पटा पटा पायां पडूनशान म्हंगतो कसय करून मालकाकन थोक रुपया तरी ध्येऊनशान या.

रंग०—मूर्ख आहेस तूं! चल जा. नीष येथून. (चाकर मुजरा करून जातो.) काय करावं! बाळासाहेबाच्या पैशावर मला हें वैभवप्राप्त झालें आणि मी त्याला रुपया आठ आणे देऊं नये? पण करायचं कसं? सातआठ वेळां त्याल

पैसे दिले तर तो आतां रोज येऊं लागला. वरं, ते तरी पैसे तो चांगल्या कामाकरितां नेतो आहे का ? हातांत पैसे पडण्याचा उशीर, कीं चालली स्वारी दारूच्या गुच्याकडे ! वरं, इतकें असूनही मी त्याला पैसे दिले असते पण त्याच्या मनाला निःसंशय वाटत असलें पाहिजे कीं ह्यानें आपल्याला मदत करावी हा आपला हक्कच आहे. (चाकर पुन्हा येतो.)

चाकरः—रावसाब, त्यो मनुष्य अक्सी येड्यावानी करतूया. बगा दोघांतिघांनीं त्यासनी उचलूनशान रस्यामंर्धी न्येला तरी तो परतूनश्यान आलाच बगा. त्यानं लोलनच घेतलिया बगा आपल्या दारीं.

रंग०ः—(कपाळाला आठ्या घालून) जा, हे दोन रषये त्याला नेऊन दे आणि सांग आतां महिनाभर येऊं नको.

चाकरः—जी रावसाब.

रंग०ः—(विचार करून) आपण ह्याच गांवांत येऊन राहिलों हा मूर्खपणा केला. एक तर मला हा गांव सोडून गेलें पाहिजे. नाही तर बाळासाहेबाला आणि त्याच्या पक्षाच्या लोकानां कसा तरी हा गांव परका केला पाहिजे. (इतक्यांत पिल्या आणि रंगरावचा चाकर येऊन दाखल होतात.)

चाकरः—रावसाब, ह्या धटिंगणाला दहा वेळां मज्जाव बोललों बगा, तर हा धिंगामस्ती करूनशान येथवर आला.

रंग०ः—(हसून) तर मग ह्या मूठभर मूर्तीनें तुझ्यासारख्या धिप्पाड राक्षसालाही चीत केलं एकून ! (रागानें) चलो जाव गधा. (चाकर जातो). (आपल्याशीं) मीं ह्याला गधा म्हटलें,

पण मी? माझी पहा कशी गाळण उडाली आहे ती! (उघड)
बरं पिलोवा, पुन्हा अशी दांडगाई केली तर मी गय करणार
नाहीं. काय काम आहे बोल.

पिल्या:—मालकासनी तुम्ही आज पैसे दिव्याती व्हय ?

रंग०:—होय, दोन रुपये दिले.

पिल्या:—आणि ते कां म्हणूनशान.

रंग०:—त्याला खायची अडचण होती म्हणून.

पिल्या:—कोण म्हंगतय ? मालकांनी सांगितलं व्हय ?

रंग०:—नाहीं, हा माझाच तर्क आहे.

पिल्या:—ह्यो कागद बगा बरं ?

रंग०:—(कागद वाचतो व तो वाचीत असतां लजा,
आश्चर्य यांचा आविर्भाव करितो) काय पिलोवा ! तुम्ही तीन
हजार रुपयांचें शेत आपल्या नांवावर घेऊन रंगरावाला ह्या
कागदांत लिहिलेल्या शर्तीवर करून दिलें ! दोन हजार रुपये
कोठून आले हें मला ठाऊक आहे, पण तुमच्यासारख्या गरिबांनें
हे हजार रुपये कोठून आणिले ?

पिल्या:—ह्ये म्या मालकाचे मालकासनी परत दिले बगा.
त्यांनीच खुशीत घेऊनशान मला जितकी बक्षीस दिल्ली, तितकी
समदी मिळूनशान ह्यो हजार रुपये झाले ती बगा !

रंग०:—आणि तुम्ही आपल्या मुलांमाणसांना कांहीं ठेवलं
नाहीं !

पिल्या:—हां ठेवल्य तर ? चांगले धणधाकट हातपाय
आन चोखट मन, देवाच भय आन पारमानिक मन ! ह्यो वस्स
नाहीं काय ?

रंग०:—[उसासा टाकून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहतो]
काय काय पिलोवा, तूं महासाधु आहेस ! पिलोवा.—

पिल्या:—असं ह्या गुलचाट भासनान मालकापरमान
पिल्याची फसल व्हय ? आणि ह्यो शेत तुम्हांसनी फुकटावारी
गवसल व्हय ? चला राव ! आतां पुनः मालकाला एक दमडी
देऊं नका. त्यासनी का तुम्ही दारूबाज बनवणार आतां इतकें
करूनशान वरती ?

रंग०:—नाहीं रे बाबा. मला डाऊक नव्हतं तूं त्याचं
पोषण करीत आहेस हें.

पिल्या:—डाऊक नव्हतं ! काय म्हंगता राव ? आनी
तुम्ही त्वंड काळं करूनशान इलायतेंत गेला, त्यवा तुम्हांकन
म्या दोन हजार रुपये कशाला नेले ते.

रंग०:—होय, तेव्हां तूं म्हणाला होतास, कां, ह्या दोन
हजार रुपयांवर मी पुढें अण्णासाहेबांचें साह्य करीन. मला
चांगलं आठवतं तें.

पिल्या:—बरं, बलीसटरसाव, येत्यो मी. ह्या पुढें मालका-
सनी दारू प्यायला पैसा द्यायचो नाहीं समजलाना ?

रंग०:—बरं.

पिल्या:—आनखी योकच शब्द बगा.

रंग०:—बोल बोल, तूं रोज येऊन चार चार घंटे बोलत
बसलास तरी हरकत नाहीं.

पिल्या:—(हसून) असल्या च्वोरासंग आन ह्यो पिल्या
भासन करनार ! बलीसटर हो नाय तर राजा हो, तुला मी

चोरच म्हननार. जा मला फाशी दे जा. पर ह्यो वग, ह्या पिल्याचा शब्द ध्यानांत धरूनशान ठ्येव. योक दीस तुझी दशा अन्नासायत्रापेक्षा आन वाळासाहेवापेक्षा पन खराव होईल !
(जातो.)

रंग०:—(एकदम उठून) पिल्या, पिलोवा अरे थांव असा रागावून जाऊं नको. (त्याच्यामागे जातो.)

(पिल्याच्या घरांत वाळासाहेव वेशुद्ध
पडला आहे त्याच्याकडे पाहून)

पिल्या:—ह्यो समदा पराक्रम पैशाचा दादा पैशाचा !

चाल—“ अंकित पदांबुजांची दासी—”

लइ लइ वंगल दादा रे पैसा

लइ वंगल

वंगल दादा पैसा रे

वंगल दादा रे पैसा

लइ लइ वंगल दादा रे पैसा

लइवंगल

ह्या पैशानें तुला पाजिला ध्वोट इसाचा जैसा रे

वंगल दादा पैसा

ह्यो वघ वंगल दादा रे पैसा

लइ लइ वंगल दादा रे पैसा

लइ वंगल

ह्या पैशानें तुझाच केला येसनवाला म्हैसा रे

वंगल दादा पैसा

ह्यो बघ वंगल दादा रे पैसा
लइ लइ वंगल दादा रे पैसा

लइ वंगल
ग्येला पैसा समदं घेउनशान
म्येल मढ तूं तैसा रे
वंगल दादा पैसा

ह्यो बघ वंगल दादा रे पैसा
लइ लइ वंगल दादा रे पैसा

लइ वंगल
वंगल दादा पैसा रे
वंगल दादा पैसा

लइ लइ वंगल दादा रे पैसा
लइ वंगल

(कपाळावर हात मारून) घर ग्येलं दार ग्येलं, पैसा ग्येला,
अवरु गेलीं आन बाबा आतां सर्रीराचीं वी वाट लावतुया बगा.
द्येवा, धांव तूं आतां. माझ्या बाच्यानं ह्यासनी सुधीवर आनवत
नाय ! (वाळासाहेब हालवून) धनीसाव, उठाना आतां !
(वाळासाहेब मोठ्यानें रेंकून ह्या कुशीचा त्या कुशीवर होतो)
मरा बाबा ! इथ कोन काय करनार ? पण यासनी दारू प्यायला
पैसे कोण देतुया. ह्यो पाहिल पाहिजे. ह्यो तो चोर रंगराव
असला पाहिजे बगा. माटीच्यान इतका सत्यनास क्येला ह्यो
पुरा नाय झाला. आतां गाढीचा मालकासनी दारूबाज कराया
लागला हाय. वरं म्हंगावं ह्यो पिल्या हाय आन तूं हैशी ! बली-



बाळाः—(मोठ्या आवेशानें उठून पिल्याला मिठी मारतो.)

सटर झालया, बिटा बलीसटर ! पर ह्यो पिल्या तुझ्या बलीसटरच्या बी तोंडावर खेटर हानतुया बग आतां. (जातो).

बाळासाहेबः--(पडत्या पडत्या) पिलोवा, ए पिलोवा पिल्या हो.

पिल्याः--(परत येऊन) जी धनीसाव.

बाळाः---(उठून बसून) मी चांगला शुद्धीवर आलों आहे. पिलोवा तुमचं सारं बोलणं ऐकून घ्यावं म्हणून तसाच निजून राहिलों होतो.

पिल्याः--सूध, सूध कश्याची आतां मालक, (डोळे पुसून रडक्या स्वरांनं) येकदा दारूची ज्यासनी चटक लागलीया त्यो समद्या जलमामंधी सुधीवर येत नाय बगा. काय बोळूं धनीसाव. ह्यो एवढं सोडून घाल तर ह्यो पिल्या ह्यो शीर कापूनशान मागत्याल तर त्येवी ह्या पायापुढं ळ्येवील.

बाळाः--(मोठ्या आवेशानें उठून पिल्याला मिठी मारतो) पिल्या, या क्षणापासून मी तुझा घाकटा भाऊ आहे आणि तूं माझा वडील भाऊ ! मला धनीसाहेब म्हणायचं नाही. भाऊ म्हण आणि मी दादा म्हणेन. मी दारूला ह्यापुढें शिवणार नाही, तरी तिचा जुळूम कांहीं विलक्षण आहे. मला जर कधी मोह पडलाच तर तूं खुशाल मला मारलंस तरी मी कांहीं म्हणणार नाही. माझी खात्री आहे, की दारूच्या अंमलांतसुद्धां मी तुझें ऐकेन.

पिल्याः--ह्यो समधं ब्येस हाय, आन चाकर झालों तरी मी धनीसावाच्या बऱ्यासाठी हात उचलायाला बी कमी करनार

नाही. पर माझ्यासारख्या चाकर माणसांसनी दादा विदा म्हणू नका. धनीसाव मी हात जोडूनशान सांगतो वगा.

बाळा०:—बरोबर आहे. तुझी योग्यता भावापेक्षांही जास्त आहे. द्रव्यलोभानें बापलेकांमध्ये वितुष्ट येतें, भाऊ भाऊ एकमेकांच्या उरावर वसतात, तेव्हां त्यांच्या वर्गांत तुला ढकलावें हें देखील शहाणपण नाहीं. मला जर भाऊ असता तर तो खात्रीनें मीं असे गुण उधळल्यावर माझा हाडवैरी होता. पण तूं ! तूं माझा सारा त्रास सोसून, आपल्या मुलावाळांच्या तोंडचा घांस काढून मला पोशीत आहेस. माझा लोभानें वेडा झालेला बाप मला माझ्या अपराधाची कदापि क्षमा करणार नाहीं. पण तूं पहिल्यापासून क्षमेचा निधिच मला मिळाला आहेस. त्या तुला निरीच्छबुद्धीनें मजवर प्रेम करणाराला मीं कोणतें नांव द्यावें ? तूंच सांग. काय म्हणूं मी तुला ?

पिल्या:—आपुन धनीसाव आणि मी पिल्या इतकंच वस हाय वगा. वरं धनीसाव फिरून शान किर्पा करून मी क्येलें त्याचं नांव काढूं नका वगा. मीं काय केलेंया. ह्या पायांपुन जें मिळालें त्येच पुना ह्या पायांसनी परत केलं.

बाळा०:—काय ते तीन हजार रुपये मीं तुला दिले ? आणि कधी ? त्यांतले दोन हजार तूंच त्या वाधाच्या घशांतून काढलेस. आणि एक हजार ते तुझेच जन्मभर कष्ट करून मिळविलेले.

* पिल्या:—वा ! धनीसाव, ह्यो हिसोव तर लई चोख केल्याती. त्ये दोन हजार रुपये माझ्याच बाचे त्या वाधानं गिळले व्हते काय ? अन ते हजार पन माझ्या बाच्या घरांतून निघाले अस-

तील नाय का ? जाऊं द्या त्या गोष्टी. माझ्या धरमापरमान मी चालत हाय वगा, ह्यांत कायवी अधिक नाय.

बाळा०:—काय ! ह्याचंही तुला कांहीं वाटत नाही एकून—

चाल—“ भूपती खरे तें—”

त्वां विद्यावंता लाजविलें धनवंता ।

त्वां लाजविलें रे गुणवंता कुलवंता ॥ ध्रु० ॥

जे ब्रह्मज्ञाना पढले तेही पढले ।

ह्या पद्मिपुपुढती किती जरी धडपडले

निष्काम अशी ही प्रीती ॥ ह्या जर्गी ॥

ही अयत्नलब्ध सुनीती ॥ ह्या जर्गी ॥

ही सरळ सुनिर्मळवृत्ती ॥ ह्या जर्गी ॥

अतिदुर्मिळ, केवळ प्राप्य महंता संता ।

जे सदा वाहिले कैवल्या ॥ भगवंता. ॥ १ ॥

हे महासत्पुरुषा, तुझ्या सहवासानें मी सारीं सारीं दुःखें विसरलों. मीं द्रव्यमदानें आपल्या वडिलांचा छळ केला, मला व्यवहारज्ञान नसल्यामुळें आणि तें नसूनही आपण मोठे शहाणे ही घमेंडी वाळगल्यानें लवाड, तोंडपुज्या लोकांच्या तावडींत सांपडून दुर्व्यसनी झालों, भिकेस लागलों, ही श्रीमंती माझ्या सुखाच्या, अब्रूच्या, माझ्या कुलाच्या व शेवटीं माझ्या शरीराच्या नाशाला कारणीभूत झाली, तरी हें झालें हें सारें वरेंच झालें. कारण ह्याच्या योगानें तुझें खरें, सुनिर्मळ स्वरूप मला समजलें. मला एका अगम्य सत्पुरुषाचा संग घडला पिलोवा, मला

मार्गाला लावा. मी आपल्या अर्ध्या वचनांत राहिन. (त्याचे पाय धरतो).

पिल्या:—(पाय काढून घेऊन) छत्, हे येड्यावानी काय असं करतां धनीसाब ! द्येवाला भिवूनशान वागा. मग समदं अजूनशान नीट होईल. पहिल्यानदा ही दारू अक्सी सोडून द्या बगा. आणि दुसरी गोष्ट आण्णासाहेदांसनी भेटून-शान त्यांचे एकदम पाय धरा.

बाळा:—ठीक आहे, चल तर आतांच्या आतां माझ्या वरोवर. आतां जाऊन मी त्यांचे पाय धरतो.

पिल्या:—लय बेस है चला (दोघे जातात.)

(सुमित्तरावाचें घर.)

सुमित्र:—(आत्मगत) रघुवंशांतील पुरुषांच्या आयुष्य-क्रमाचें कालिदासानें जें वर्णन केलें आहे त्याची आज मला आठवण होते:—

शैशवे कृतविद्यानां योवने गृहमोधिनाम्
वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम् ॥
खरोखरच—

चाल—“साध्य नसे मुनिकन्या—”

धन्य पुरुष तो झाला ॥ जगतीं ।
ह्यापरि खर्ची जो जन्माला ॥ ध्रु० ॥
बाळपर्णी विद्यार्जन केलें ।
गृहधर्मी तारुण्यहि गेलें ।
मुनिवृत्ती वार्धक्यीं ।
अंती योगें त्यजि देहाला ॥ १ ॥

आणखी—

दिंडी.

ऋण न कोणाचें शत्रु कुणी नाही ॥

प्रेम विश्र्ची व्यापलें सदा पाही ॥

पुढें ईश्वर मानसी तोच राही ॥

स्थिती ज्याची ही स्वर्ग धरा त्या ही ॥ ? ॥

हे प्रेमसागरा, ईश्वरा, ह्या दासानुदासावर तुझा केवढा हा अनु-
ग्रह म्हणावा, कीं वाळपणीं तूं मला दरिद्रावस्थेंत ठेवलेंस !
मला तूं ऐहिक संपत्ति दिली नाहीस म्हणूनच मला स्वावलंबन,
विचारस्वातंत्र्य, दीघांद्योगिता, समाधानवृत्ति इत्यादि गुणांची
खरी संपत्ति प्राप्त झाली. परमेश्वरा, ह्या दुसऱ्या संपत्तीनेच मला
खऱ्या अविनाशी सुखाला योग्य केलें. हे ज्ञानकंदा, तुझ्या योज-
नांचा अर्थ समजून त्यांचा उपयोग करून घेण्याचें सामर्थ्य तूं
प्रत्येक मनुष्याला दे. हे प्रेमनिधाना, तूं ज्या स्थितीत ठेवशील
तीच स्थिति खरोखर उत्तम आहे. (थोडा वेळ थांबून) झाला
आपला विचार कायमचा झाला. एक अडचण होती, पण
तीही दूर झाली; पतीवर सर्व हक्क आपला ! ईश्वराचा, ज्या राष्ट्रां-
तला तो असेल त्या राष्ट्राचा, समाजाचा, कोणाचा-कोणाचा त्याच्या-
वर तिळमात्र हक्क नाही, असें समजणाऱ्या स्त्रिया घोरोघर
आहेत आणि तें बरोबर आहे; कारण, पतिव्रतेचें सर्वस्व पतिच
असतो, पण, असें असूनही जी पत्नी इतर सर्वांचे हक्क ओळखून
आपल्या पतीला व्यक्तीची, समाजाची, राष्ट्राची, देवाची सेवा

करूं देते, किंवाहुना त्याच्या हातून ही सेवा पूर्णपणें घडावी म्हणून त्याचा वियोग देखील सहन करायला तयार होते, ती केवढी धन्य, किती उदार मनाची म्हणायाची ! माझ्या पत्नीनें परवां मला जें उत्तर दिलें तें आपल्या देशांतल्या प्रत्येक पत्नीनें तोंडपाठ करण्यासारखें आहे.

चाल—“ अरसिक किति हा शोला—”

यावें, लोभ असावा, जा, होवो
 अपणा ईश्वरसेवा ॥ ध्रु० ॥
 वियोग माझ्या जीवा । किति दुःसह
 होइल मजला ठावा ॥ १ ॥
 मम देशा , मम देवा , ध्या, देतें
 ध्या ! मत्प्राणविसावा ॥ २ ॥
 सौभाग्याचा ठेवा । हा माझा आतां
 सांभाळावा ॥ ३ ॥

आणखी ती काय म्हणाली वरं? हो हो ! मी विरसेन कसा तें ?

चाल—“ शैवालें युक्त जैसैं—”

सत्कार्यीं राहिलेलें वय अपुलें जाउं द्या ।
 संसृतिचा कळस नेत्रीं जगाताला पाहुं द्या ।
 नच मर्त्यां परि अमर्त्यां निज दृष्टीं राहुं द्या ।
 माझी जी प्रीति पार्यां फळ तिजला येउं द्या ॥ १ ॥

ही वीरपत्नी खरी । मी गेलों तरी हें स्त्रीरत्न माझ्या हृत्करं-
 डांतून हालणार नाही ! (पुढें पाहून) अरे हे कोण येत

आहेत इकडे ! गुरुजी दिसतात. पण त्यांच्यावरोवर हातांत हात घालून हा कुणवटासारखा पोषाख केलेला कोण दिसतो आहे हा ! हं ! आलं लक्षांत हा पिल्या असावा. ज्याच्या स्वामि-भक्तीनें, प्रामाणिकपणानें, औदार्यानें, निष्काम प्रेमानें वाळासाहेवासारख्या नीतिभ्रष्टाला पुन्हा सुमार्गाला लाविलें, आण्णासाहेवाचा क्रोधाग्नि विझवून त्यांना शुद्धीवर आणिलें, रंगरावासारख्या हृदयहीन वंचकाला पश्चात्तापानें अन्न गोड लागूं दिलें नाहीं, तोच हा अक्षरशत्रु परंतु गुरुर्जासारख्या महापंडिताला मान्य झालेला पिलोवा वाघमारे. सांगा आतां धन मोठें, ज्ञान मोठें, का शील मोठें ? अरे वा ! हे सगळेच इकडे येत आहेत, चला आपण ह्यांना सामोरे जाऊं. (तसें करतो गुरुर्जाला नमस्कार करतो. आण्णासाहेवाला आलिंगन देतो; पिलोवाला आलिंगन देतो. वाळासाहेव, रंगराव, वसंतराव, श्रीकृष्णशास्त्री वगैरेंस नुसतें हातानें या म्हणतो.) (येथें नाटकांतील सर्व पात्रें यावीं. सर्वास बसवितो. मुख्य स्थानीं गुरुजी, त्यांच्या उजव्या हाताकडे पिलोवा डावीकडे सुमित्र, त्यांच्याजवळ अण्णासाहेव वाळासाहेव, पिलोवाच्याजवळ रंगराव वगैरे इतर पात्रें याप्रमाणें बसतात.)

सुमित्रः—अण्णा, आतां प्रकृति बरी आहे ना ?

अण्णाः—बरी आहे (पिलोवाकडे हात दाखवून) ह्या सत्पुरुषाच्या आणि आपल्या अशीर्वादानें.

पिलोवाः—(मोठ्यानें हंसून) ह्यो वगा मालक ह्या पिल्यासनी पागल बनवणार आपून पागल ! सत्तरस म्हणजे कश्या संगति खातात ह्यो पन ह्या पिल्यासनी उमगेना ! आन म्हणे पिल्या सत्तरस ! हाय का नाय समदी मजा !

रंग०:—पिलोवा तुम्हांला अर्थ न समजला म्हणून काय झालं ? तुमच्यासारख्या महात्म्यावांचून हे असले परस्परांचे हाड-वैरी पुन्हा परममित्र कोणाच्यानें करवले असते का ? निदान मी तरी कदापि शुद्धीवर आलों नसतो.

गुरुजी:—रंगराव तुम्हीं जेव्हां अण्णासाहेबांना दहा हजार रुपये रोख व दहा हजारांचा कर्जरोखा लिहून दिला, तेव्हांच असं ठरलं नव्हतं का, की पुन्हा म्हणून झाल्या गोष्टीचा उच्चार करायचा नाही.

कृष्ण०:—तेंच जे आहे ते बरें.

वसंत०:—तरी पण चौघडी—

कृष्ण०:—(नाकावर बोट ठेवून चूप रहा म्हणून खुणावतो)

गुरुजी:—हें चौघडीचं प्रकरण काय आहे तें नव्हतं कळलं.

कृष्ण०:—त्यांत कांहीं जे आहे ते अर्थ नाहीं.

रंग०:—तें न निघालं तरच चांगलं.

सुमित्र०:—जाऊं द्या तें, पण आपण सर्वांनीं आज माझ्या घरीं पायधूळ कां झाडली हें समजत नाहीं.

अण्णा०:—आम्हीं ऐकलं, तुम्ही संन्यास घेणार म्हणून आपली गृहस्थाश्रमामध्ये शेंवटची भेट घ्यायला आलों.

गुरुजी:—पण, अण्णा, तूं तर मागेंच संन्यास घ्यायला निघाला होतास. आठवतं का तुला ?

अण्णा०:—आठवत नाहीं. (वाळासाहेबाकडे बोट दाखवून) हा पोरगा माझी आतां उरलेली इस्टेट नीट सांभाळील अशी माझ्या मनाची पक्की खातरी होईपर्यंत मला घर सुटत नाहीं सुमित्राची गोष्ट निराळी आहे.

साकी.

गृहराज्याची शूर धुरंधर समर्थ राज्ञी भार्या ॥
आज्ञाधारक सुशील पुत्रक दक्ष सदा सत्कार्या ॥
तो नर मुक्त, जरी । असला रमला संसारीं ॥

गुरुजी:—अण्णा, तूंच सांग आतां यावरून आपल्या
वाळपणाच्या वादाचा निकाल आतां लागला खरा ना ? सांग पाहूं
धन मोठें, का ज्ञान मोठें, का शील मोठें ?

अण्णा०:—(त्याच्यावरोबर सर्व) शील मोठें. शील मोठें.

पिल्या:—शील हंगजे काय ?

गुरुजी:—शील म्हणजे काय हें देखील ठाऊक नसतां जें
तुमच्या ठायीं आहे तें.

गुरुजी:—अण्णा सुमित्राचा पक्का विचार झाला आहे वरं
का ! आणि वहिनीचं पण अनुमोदन मिळालं आहे. सुमित्र
संन्यास घेणार ! पण संन्यास म्हणजे जगाचा त्याग मात्र नव्हे.

सुमित्र०:—खरोखर नव्हे. संन्यास म्हणजे विश्वकुटुंबी होऊन
ईश्वराची सेवा करणें.

अण्णा०:—(मान डोलवून) आपल्याला बोवा ह्याचा कांहीं
अर्थ समजत नाही.

सुमित्र०:—मी सांगतों तुला अर्थ, मी आतां मनापासून
असें म्हणणार:—

चाल—“ नृप ममता रामा वरतीं—”

यापुढें प्रभू तूं माझा । प्रिय बंधु स्वामी राजा
यापुढें ॥ ध्रु० ॥

तव सेवा हें मम अन्न । तव चिंतन हें मम
शयन । यापुढें ॥
तव नामाचा मधु घोष । हा माझा श्वासोच्छ्वास ।
यापुढें ॥

ही दृष्टि जगाला विटवि
तुझ्या पदीं जडवि
प्रभू तूं माझा । प्रिय बंधु स्वामी राजा ।
यापुढें ॥ १ ॥
तुजसाठीं मी संसारी । तुजसाठीं कर्म सारीं ।
यापुढें ॥

तुजसाठीं वसती देहीं । तुजसाठीं दिशा
ह्या दाही । यापुढें ॥
हें स्वत्व अर्पिलें घेई ।
एवढें देई ।

प्रभू तूं माझा । प्रिय बंधु स्वामी राजा ॥
यापुढें ॥ २ ॥

मम विचार तूं मम उक्ती । तूं युक्ती, भुक्ती
मुक्ती । यापुढें ॥
मी तूं हें भावन नुसतें । प्रेमास्तव गोड मनातें ।
यापुढें ॥

मी मुक्त सुखी मी शांत
सदा स्वर्गांत ।
प्रभू तूं माझा । प्रिय बंधु स्वामी राजा ।
यापुढें ॥ ३ ॥

गुरुजी:—(चारुदत्त व देवदत्त ह्यांना येतांना पाहून त्यांच्याकडे हात करून) हे पहा ते आधारस्तंभ, ज्यांच्या आधारामुळे सुमित्र हा असा संसारविनिर्मुक्त झाला. (चारुदत्त व देवदत्त येऊन प्रथम गुरुजींच्या व मग बापाच्या पायांवर डोकीं ठेवतात व दोघे त्यांना तुमचें कल्याण असो असा आशीर्वाद देतात. नंतर ते अण्णासाहेब, पिलोबा ह्यांच्यापासून आरंभ करून सर्वांस नमस्कार करतात व बापाजवळ जाऊन अदवीनें उभे राहतात,) बाळांनो तुम्ही आलां वरें झालं.

अण्णा०:—(लडिवाळपणानें चारुदत्ताला जवळ ओढून) हे तर आमचे जावड्बुवा ? असे लाजता कां ? असे जवळ या. रुसूं नका, काय वाळ्या ? तूंच सांग ह्यांना रुसण्याचें कांहीं कारण आहे का ?

सुमित्र०:—पण ?

अण्णा०:—पणवीण कांहीं नाही.

गुरुजी:—नकोच पणवीण ? कां रंगराव ?

रंग०:—खरंच नको; माझी बहीण देवनंदा आणि देवदत्त यांचें आणि बाळासाहेबाची बहीण सुशीला आणि चारुदत्त यांचीं लग्नें कधींच ठरलीं आहेत. मी त्यांनाच विचारतो, की तुमचे वाग्निश्चय झाले आहेत कीं नाही ? (चारुदत्त व देवदत्त लाजून खालीं माना घालतात.)

गुरुजी:—सुमित्रा आतां नाहीं म्हणूं नको. ही ईश्वरी योजना दिसते.

अण्णा०:—आणि ही योजना सिद्धीस जाणार. पण सुमित्रा

तुझा संन्यास घेण्याचा विचार चारुदत्ताला आणि देवदत्ताला पसंत आहे का ?

सुमित्र०:—तेच सांगतील. सांग चारुदत्ता, मी आतां घेऊं ना संन्यास ?

चारुदत्त०:—(हात जोडून)

चाल—“ कहेना सब पोरे जान—”

सर्व वांच्छा सर्व चिंता सोडा जोडा पूर्ण हीच अशी
विनती । मुक्ती ॥ ध्रु० ॥

माझ्या शिरीं हो भार सर्व ठेवा आतां ।

पूर्ण शांतिचा अनुभव घ्यावा परम सुखद यापुढतीं
ताता ।

अभीष्ट जें या पदाप्रती तें करीन पहा पुरें ।

ईश्वरीं परात्परीं ।

विलीन होउं द्या मती ॥ १ ॥

गुरुजी:—शाबास हा म्हणावा सत्पुत्र. चला, आपण ज्याच्या अनुग्रहानें मनुष्याच्या संसाराचा असा उत्तम शेवट होतो त्या परमेश्वराचें स्तवन करूं:—

चाल—व्यांडची.

जय जगदीशा करुणागारा, सर्वसमर्था

संस्तृतिसारा ।

जयजय विमला सुखनिकरा । विनतजन

प्रतिपालकरा ॥ १ ॥

घे घे देवा । अनुदिन सेवा
 दे इतुक्या दे सुखद वरा ।
 पथ मुक्तीचा हाच खरा ॥ धु. ॥
 जें होइल तें तुजला अर्पू , मनिं जनिं
 विजनीं तुज संतर्पू
 हेतु करीं हा मात्र पुरा । नच दाना मागूं
 इतरा ॥ २
 तुजला भ्यावें तुजला ध्यावें प्रेमनिधाना
 तुज पूजावें ।
 नित्य अनन्या भ्रान्ति हरा । भाव नसावा
 मनिं दुसरा ॥ ३ ॥
 संधि असो जगिं शांति असो । विग्रहलव
 कोठेंहि नसो ।
 तव इच्छेला मान्य धरा । होवों दे सुख
 नारिनरां ॥ ४ ॥

समाप्त.



चिमुकल्या गोष्टी.

ह्या गोष्टींत रोज व्यवहारांत घडणाऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण त्या इतक्या मोहक, मनोरंजक व मार्मिक लिहिलेल्या आहेत की, त्या गोष्टीतील तत्त्वबोध गोष्टी वाचतां वाचतांच मुलांच्या मनावर सहज ठसला जातो. पुस्तक वन्निक टाइपांत सुंदर, जाड व ग्लेज कागदावर छापिलेलें असून प्रत्येक गोष्टीचे प्रारंभी कथानकाचें सुंदर चित्र दिलेलें आहे. एकंदर ह्या गोष्टीचे तीन भाग आहेत. प्रत्येक भागांत दहा गोष्टी सचित्र आहेत. प्रत्येक भागास किं. ४४.

इंग्रजी मूळाक्षरांचा रंगित नकाशा.

ए (A) पासून झेड् (Z) पर्यंत इंग्रजी मूळाक्षरें मोठी व लहान त्या त्या मूळाक्षराच्या रंगित चित्रासह फारच सुंदर व सुबक छापलेली आहेत. चित्रांचीं नांवां मराठी, गुजराथी, हिंदी, उर्दू, इंग्रजी व बंगाली या सहा भाषांत छापलीं असल्यामुळें सर्वांना याचा उपयोग सारखाच होऊन लहान मुलांनाही इंग्रजी मूळाक्षरांची ओळख फारच सुलभ रीतीनें लवकर होईल, शिवाय इंग्रजी १ पासून १० पर्यंत अंक सुंदर चित्रांसह दिलेले आहेत. तक्ता २०×३० साईजचा असून रूळपट्टी व वार्निशसह. किंमत ४१२.

मचित्र इमाप-नीति, भाग १ व २

अथवा

पूर्वार्ध व उत्तरार्ध.

दोन्ही मिळून पृष्ठमंख्या ४५०, गोष्टी ५३०, कागद जाड व गुळगुळीत. सांचा क्राऊन अष्टपत्री, टाईप मोठा. पूर्वार्ध व उत्तरार्ध या दोन्ही भागांत मिळून २३५ सुंदर चित्र आहेत.

प्लॉगनुर्लीस अत्यंत उपयुक्त. किंमत नाफक. दोन्ही भाग एकत्र बांधलेले किंमत २ रुपये.

याशिवाय प्रत्येक भागाचे आणखी ६ पोटभाग केले आहेत, त्या प्रत्येकाची पृष्ठे ३५ असून किंमत ४ आणे ठेविली आहे. ज्यास संगंध पुस्तक दोन्ही भाग मिळून एकदम घेण्यास सवड नमेल त्यांस हे पोटभाग घेणे अधिक सोईचे होईल. या भागांच्या मलपृष्ठांवर सुंदर रंगित चित्रे दिली आहेत. नुकत्याच अक्षरओळख झालेल्या मुलास ह्या पुस्तकातील लहान लहान गोष्टी वाचून त्याचे मनोरंजन हातें व त्यांस वाचण्याची उत्तम गोडीही लागते.

म्यानेजर—चित्रशाळा प्रेस, पुणे.

